

# Simplex Castings Ltd.

Corporate Office: 32,Shivnath Complex G.E. Road, Supela, Bhilai - 490023 (C.G) India

Phone : +91-788-2290483 /84 /85 Fax : +91-788-2285664

E-Mail : sclho@simplexcastings.com Website : www.simplexcastings.com

CIN: L27320MH1980PLC067459

Date: 01.09.2025

To,

The Manager

**Department of Corporate Services** 

**BSE Limited** 

PJ Towers, Dalal Street Mumbai-400001 Scrip Code: 513472 To,

The Manager

Calcutta Stock Exchange Address: 7, Lyons Range, Dalhousie, Kolkata 700001,

West Bengal Scrip Code: 29066

**Sub: Newspaper Publication** 

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby submit newspaper clippings of advertisement published in the Free Press (English) and Navshakti (Marathi) on 1<sup>st</sup> September, 2025 regarding Notice given to Shareholders of the Company for 45th Annual General Meeting of the Company and remote evoting facility provided by the Company.

Thanking You

Yours Faithfully

For, Simplex Castings Limited

SANGEETA Digitally signed by SANGEETA KETAN SHAH Date: 2025.09.01 18:07:04 +05'30'

Sangeeta K Shah Managing Director DIN No: 05322039

OFFICE ADDRESS PHONE FAX E-MAIL Regd. Office : 601/602 A, FAIRLINK CENTER, OFF ANDHERI LINK ROAD, ANDHERI (W), MUMBAI -53 022-40034768 sclmumbai@simplexcastings.com Kolkata : 119, PARK STREET, WHITE HOUSE 4th FLOOR KOLKATA - 700016 (W.B.) INDIA 08961045611 033-22493251 kol@simplex castings.com: 5, INDUSTRIAL ESTATE, BHILAI - 490026 (C.G.) INDIA 0788-4015273 0788-4034188 Bhilai (Plant) sclbhilai@simplexcastings.com Rajnandgaon (Plant): 223/2,224 INDUSTRIAL ESTATE, TEDESARA, RAJNANDGAON - 491441(C.G.) INDIA 9203901697 0788-2285664 scltedesara@simplexcastings.com

### **WESTERN RAILWAY - BHAVNAGAR DIVISION E-AUCTION FOR LEASING CONTRACTS OF SLR COMPARTMENT**

The Office of Sr. Divisional Commercial Manager, Western Railway, Bhavnagar Para Division First Floor, Commercial Department, DRM Office Gadhechi Vadla, Near RTO Circle, Bhavnagar Para, Bhavnagar, Gujarat  $364\ 003.\ \textbf{Email:}\ \underline{\textbf{dcm.bvp.wr@gmail.com}}\ \textbf{File No: C.78/1/36/E-Auction}$ file (E-308148); Date: 29/08/2025; The Divisional Railway Manager (Commercial), Western Railway, Bhavnagar Para invites e-Auction for leasing contracts of SLR compartment of various trains originating from Bhavnagar division through IREPS. The auction has been published on IREPS website details are as follows:-

## **NOTICE INVITING E-AUCTION**

Type of contract: Leasing of Parcel Space Catalogue No. LEASE-2025-14 Location & Asset details: Auction for the lease contract of 3.9/04

ı	toffiles parcer space of SLNs							
١	Sr. No	Train No.	Comp.	Frequency	From	То		
ı	1	19319	FSLR	Wednesday	VRL (Veraval)	INDB (Indore)		
l	2	19204	FSLR	Friday	VRL (Veraval)	BDTS (Bandra Terminus)		
ı	3	11087	FSLR-II	Saturday	VRL (Veraval)	PUNE (Pune)		

(1) Date of e-Auction start on 09/09/2025 from 11:00 Hrs. (2) Registration on IREPS E-Auction leasing portal is required for participate in auction (3) For more details, log in:- www.ireps.gov.in Like us on: # facebook cou

#### KAISER CORPORATION LIMITED

REGD.OFF.: Unit No. 283-287, "F" Wing, Second Floor, Solaris-I, Saki Vihar Road, Andheri (East), Mumbai 400072 CIN: L22210MH1993PLC074035 Phone no.: +91 22 2269 0034 / +91 8169376816. Email Id.: kaisercorpltd@gmail.com, compliancekaiser@gmail.com. Website: www.kaiserpress.com

Notice is hereby given that 32<sup>nd</sup> Annual General Meeting (AGM) of KAISER CORPORATION LIMITED will be held on Monday, September 29, 2025 at 11:00 A.M. through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM), in compliance with all applicable provisions of Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, and subsequent circulars issued in thi regard, the latest one being General Circular No. 09/2023 dated 25th Septembe 2023 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Circular No. SEBI/HO/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5<sup>th</sup> January, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD 2/P/CIR/2023/167 dated 7<sup>th</sup> October, 2023 issued by SEBI and other applicable circulars issued in this regard, to transact the business as set out in the Notice of AGM. The venue of the AGM shall be deemed to be the Registered Office of the Company Unit No. 283-287 2<sup>nd</sup> Floor F wing, Solaris-I, Saki Vihar Road, Andheri (east) Mumbai - 400 072.

Members may note that pursuant to aforementioned Circulars, the 32nd AGM of the Company will be held through VC/OAVM only, without physical presence of the members at the venue.

Members may also note that in compliance with the applicable Circulars, Annua Report along with Notice of AGM has been sent electronically only to members at their registered email addresses. The Dispatch through email is completed by Augus 29. 2025. The Annual Report and Notice of AGM is also available on the Company's website i.e. www.kaiserpress.com and at the BSE website i.e., www.bseindia.com where the shares of the Company are listed, on the website of PURVA appointed by the Company for providing remote e-voting / e-voting facility at the AGM a evoting.purvashare.com

Members may further note that-

- i. The business(es) set out in the notice of AGM, may be transacted through remote e-voting or e-voting facility at the AGM.
- ii. The voting rights of the members shall be in proportion to their share in the paid up equity share capital of the Company as on the cut-off date i.e. 22<sup>nd</sup> September 2025. A person whose name is recorded in the Register of Members/Beneficia owners as on the cut-off date shall only be entitled to avail the facility of remote e voting/e-voting at the AGM and a person who is not a member as on the cut- of date should treat the Notice of AGM for information purpose only.
- iii. The Register of Members and Share Transfer Books of the Company will remai closed from 23<sup>rd</sup> September, 2025 to 29<sup>th</sup> September, 2025 (both days inclusive) for the purpose of AGM of the Company.
- iv. The notice of AGM inter-alia includes the process and manner of remote e-voting, e-voting and instructions for participation in the AGM.
- . The remote e-voting period commences on 26th September, 2025 at 9:00 A.M. and ends on 28th September, 2025 at 5:00 P.M. (both days inclusive). The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. vi. Any person who acquire shares and become member of the Company afte
- dispatch of notice and holding shares as on cut-off date i.e., September 22, 2025 may obtain login Id and password by sending a request over email at support@purvashare.com mentioning demat account number/folio number  $PAN, name\ and\ registered\ address.$ ii. The login credentials for remote e-voting/e-voting during the AGM has been sen
- along with the notice of AGM to members whose e-mail addresses are registered with the Company. Manner of voting for members holding shares in physical form dematerialized form or who have not registered their e-mail address with the Company is provided in the Notice of AGM, which is also available on the website
- viii. The facility of e-voting shall be made available at the AGM and member attending the AGM who have not already cast their vote, may cast their vote electronically on business(es) set forth in the notice of AGM. Further members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM but shall not be entitled to cast their vote once again at the AGM.
- x. CS Milind Jog, Practicing Company Secretaries (Membership No. ACS 15403), ha been appointed as the Scrutinizer to scrutinize the e-voting and remote e-voting process in a fair and transparent manner.
- . The results shall be declared not later than forty-eight hours from conclusion of the meeting by posting the same on the website of the Company www.kaiserpress.com on the website of Purva Sharegistry India Private Limited a www.purvashare.com and by filing with BSE ltd. It shall also be displayed on the Notice Board at the Registered Office & Corporate Office of the Company.
- ki. Members who have not registered their email-id are requested to register the

same by following the procedure given below.				
In case Physical Holding	Send a duly signed request letter to the Registrar and Transfer Agent of the Company i.e. Purva Sharegistry (India) Pvt. Ltd. (Unit: Kaiser Corporation Limited), Unit no. 9, Shiv Shakti Ind. Estate J.R. Boricha marg, Lower Parel (E), Mumbai 400 011 or email at support@purvashare.com and provide the following details for registering email address: a) Folio No., b) Name of shareholder with address, c) Copy of the share certificate (front and back), d) Copy of PAN card (self attested), e) Copy of AADHAR (self attested)			
In case Demat Holding	Please contact your Depository Participant (DP) and register your email address in your demat account, as per the process advised by your DP.			

In case of any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the Purva e-Voting System, you can write an email to evoting@purvashare.com or contact a 022-49614132 and 022-49700138.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Ms. Deepali Dhuri, Compliance Officer, Purva Sharegistry, (India) Private Limited, Unit No. 9, Shiv Shakti Industrial Estate, J. R. Boricha Marg, Lower Parel (East), Mumbai - 400011 or send an email to evoting@purvashare.com o contact at 022-022-49614132 and 022-49700138.

Date: September 1, 2025

For Kaiser Corporation Ltd. Bhushanlal Arora **Managing Directo** DIN: 00416032

# बैंक ऑफ इंडिया **BO**

ne Floor, 70/80 M.G.Road, Fort, Mumbai 400 001.  nail: SARM.MumbaiSouth@bankofindia.co.in
PUBLIC NOTIFICATION

S. No	Name of Director / Guarantor / Partner of Defaulting Borrower Company	Address
1	M/s. Bhadresh Trading Corporation Limited (Borrower Company) CIN U40105MH2008PLC 182506	203. Majestic Shopping Centre, 2nd floor,
2	Mr. Bhadresh V Mehta (Promoter Director & Guarantor)	4/402, Manju Apartments, D.N. Road, Mumbai-400006.
3	Mr. Parth B Mehta (Promoter Director & Guarantor)	Mumbai -400006.
4	Mrs. Heena B Mehta (Promoter Director & Guarantor)	4/402, Manju Apartments, D.N. Road, Mumbai-400006.
5	Mr. Hiten Kantilal Shah (Managing Director)	301,Shantasadan, 3rd Floor, FLR-10, Juhu JVPD Scheme, Juhu Circle, HSBC Bank, Mumabai-400006.

This to inform that Bank has issued Show Cause notice dated 28.07.2025 to you in regard to Account of **M/s. Bhadresh Trading Corporation Limited** seeking your reply/representation to certain transactions/issues. Vide said seeking your reply/representation to certain transaction SCN Bank had provided you an opportunity to tender your

reply/representation, if at all any.

The said notice was posted through Speed Post at your registered address as mentioned above which returned back has undelivered.

We have not received any representation till date from your end. In case, you have not received the said SCN, we inform you to collect a copy of the said show cause notice from Bank of India, Specialized Asset Recovery Management (SARM) Branch, situated at Mezzanine Floor 70-80, MG Road, Fort, Mumbai-400001. If we do not receive any reciprocation from your end within 21 days of this notice, bank will have no other option, but to proceed further in its process in accordance with applicable guidelines/laws, without

Date: 25.08.2025 Assistant General Manager SARM, Branch

# FLUIDOMAT LIMITED

Regd. Off.: 117, 1st Floor, 'NavneetDarshan', 16/2, Old Palasia, Indore (M.P.) 452001

Website: www.fluidomat.com.E-Mail: info@fluidomat.com. Contact: 0731-2564820 NOTICE OF THE 49TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND RECORD DATE

. ANNUAL GENERAL MEETING:

NOTICE is hereby given that the 49<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of the Members of th Company will be held on Friday the 26thday of September, 2025 at 2:00 P.M. (IST) through Video Conferencing /Other Audio Visual Means (VC/OAVM) to transact the Businesses, as set out in the Notice of AGM dated 13thAugust, 2025.

he AGM will be held through VC/OAVM in compliance with the applicable provisions of the Companie Act, 2013 read with numerous circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA"), and Securitie and Exchange Board of India (SEBI) in this regard, permitting the holding of AGM through VC/OAVM without physical presence of members at a common venue. Members will be provided with a facility to attend the AGM through electronic platform provided by Central Depository Services (India) Limited

Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year 2024-25 will be sent to all the Shareholders whose email addresses are registeredwith the Company/Depository Participant "DPs")and aletter to shareholders whose e-mail addresses are not registered with Company/DP, oviding the weblink of Company's website from where the Integrated Annual Report for FY 2024-2:

Members may note that the Notice of 49<sup>th</sup> AGM and the Annual Report for the Financial Year 2024-25 will be available on the Company's website at **www.fluidomat.com** and website of the Stock Exchang e. BSE Limited at www.bseindia.com. The Notice of 49th AGM will also be available on the CDSL at

vww.evotingindia.com.

2. E-VOTING & PROCEDURE: All the Members of the Company are informed that:

compliance with applicable rules and regulations, members are provided with the facility to case their vote on resolutions set forth in the Notice of AGM using electronic voting means (e-voting) provided by CDSL, the voting rights of the members shall be in proportion to their holding of shares i paid-up equity share capital of the Company as on Friday, September 19, 2025 ('cut-off date').

Members holding their shares either in physical form or in dematerialized form, as on the **cut-off date** of September 19, 2025 may cast their vote electronically on the resolutions as set out in the notice of AGM through remote e-voting and/or e-voting at AGM.

he remote e-voting shall commence on Tuesday, September 23, 2025 at 9:00 A.M [IST] and shall end on Thursday, September 25, 2025 at 5:00 P.M [IST] after aforesaid period the portal shall orthwith be blocked and shall not be available for remote e-voting.

hose members, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had not cast their votes on resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote thoroughe-votingat AGM and who had casted their votes on resolutions through remoti e-votingprior to the AGM may also attend the AGM/participate in through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again.

CS Ishan Jain, Proprietor of Ishan Jain & Co., Practicing Company Secretary, Indore (F.R. No S2021MP802300, FCS No. 9978, CP No. 13032) has been appointed as the Scrutinizer for Scrutinizin the Remote E-voting process and E-Voting at the AGM in a fair and transparent manner.

Any persons, who acquires shares of the Company and becomes members of the company after notice has been sent by the company and holds shares as of the cut-off date i.e. September 19, 2025, may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or our Share Transfer Agent M/s. Ankit Consultancy Private Limited, 60, Electronic Complex, Pardehsipura, dore (M.P.) 452010. Tel: investor@ankitonline.com.

# 3. RECORD DATE:

Further Notice is given that pursuant to Regulation 42 of the SEBI (LODR) Regulations, 2015 and Section 91 of the Companies Act, 2013 that therecord datefor the purpose of AGM of the Company and ascertain the entitlement for payment of dividend @ Rs.7.50/- (75%) per equity share of Rs.10/ each for the year 2024-25 shall be Friday, September 19, 2025. Please note that Dividend shall be paid directly in registered bank account of the shareholders.

Pursuant to Finance Act, 2020, dividend income is taxable in the hands of Shareholders and the Company required to deduct tax at source from dividend paid to Shareholders at the prescribed rates. The Shareholder are requested to undate their PAN with the Company/ Ankit Consultancy Private Limited (in case of share held in physical mode) and with the Depositories/ Depository Participants (in case of shares held in demat mode) and who is not liable to pay income tax can submit a yearly declaration in Form No. 15G/15H, to avail the benefit of non-deduction of tax at source by e-mail to investor@ankitonline.com or info@fluidomat.com latest by 19th September, 2025. Shareholders are requested to note that in case their PAN is not registered, the tax will be deducted at a higher rate of 20%.

he above information is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with the MCA Circulars and SEBI Circulars

Date: August 31, 2025

For, FLUIDOMAT LIMITED ASHOK JAIN CHAIRMAN & MANAGING DIRECTOR DIN 00007813

PUBLIC NOTICE

# **n** SBI

Mandir, Tal. & Dist.Ratnagiri,

**Branch Name: Maruti Mandir** 

415612.

## **State Bank of India Maruti Mandir Branch**

Parnika Empire, Ground Floor, N.A. Salvi Link Road, Arogya Mandir, Tal.& Dist.Ratnagiri, 415639 Phone- 02352-270949 Email-sbi.16515@sbi.co.in

**DEMAND** NOTICE

The Authorised Officer of the Bank has issued Demand Notice on 12.08.2025 in compliance of Section 13(2) of SARFAESI Act, 2002 to the below mentioned Borrower, demanding outstanding amount within 60 days from the issue of said notice, mentioned as per details. However, notice is issued to the borrower is returned unrespondent. Hence this publication of the notice is made for notice to the following Borrower.

Name of the Borrower, address &	Nature of Facility	Outstanding Dues	Description of Movable Property
Branch Name			
Mrs.Shweta Vaibhav Palkar	Vehicle Loan	Rs.5,86,062/-+	Hypothecation of Hyundai Santro
(Borrower)	Rs.6,13,000/-	Interest, incidental	1.1 MT, CNG Sportz,
Address-: C-8, Dhaval Complex,			Reg. No. MH08AN8286
Limayewadi, Malnaka, Maruti		thereon form date	ChasisNo.: MALAF51CLLM124106

Borrower is hereby informed that Authorised Officer of the Bank shall under provision of SARFAESI Act take possession and subsequently auction the Secured Assets as mentioned above if the Borrowei do not pay the amount as mentioned above within 60 days from the date of publication of the notice The Borrower is also prohibited under Section 13(13) of SARFAESI Act to transfer by sale, lease or otherwise the said secured assets stated above without obtaining written consent of the Bank. This Public is to be treated as notice u/s 13(2) of the SARFAESI Act, 2002. Borrower is advised to collect the

original notice issued under Section 13(2) from the undersigned on any working day by discharging valid receipt. Place: Ratnagiri Sd/-Date: 01.09.2025

Authorised Officer, State Bank of India NOTICE is hereby given that under instructions of my client I am investigating the title with regard to Gala No. D-26 admeasuring about 592 Sq. Ft on the 4th Floor . MATUNGA SHALIMAR INDUSTRIAL PREMISES CO-OP SOCIETY LTD , Shalimar Industrial Estate , Matunga Labour Camp, MATUNGA , MUMBAI – 400 019 bearing Cadastral Survey No. 678 of Dharavi Division in the Registration District of Mumbai City (Hereinafter referred to as the said Gala) Any and all persons/entities including any

bank and/or financial institution having any share, right, title, benefit, interest, claim objection and/or demand etc. in respect of the said Gala or any part thereof by way of sale, transfer, exchange, let, lease, sub-lease, license, leave and license, care taker basis tenancy, sub-tenancy, assignment, release, relinquishment, mortgage, inheritance, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, easement, trust, occupation possession, family arrangement/settlement. litigation or any other method through any allotment, agreement, deed, document writing, decree or order of any Court of Law, notice of lis-pendens, contracts, agreements, pledge, lien, development rights, or ncumbrance or otherwise of whatsoeve nature, are hereby required to make the same known in writing, along with documentary evidence to the undersigned at the address mentioned below within 15 (Fifteen ) days from he date of the publication of this public notice. In the event no such claim is received, the same will be considered as if no such claim exists or that they have been waived or

ANOOP MEHTA . ADVOCATE Plot No. 179. SHAKTI NIWAS, GROUND FLOOR, SIR BHALCHANDRA ROAD.HINDU COLONY. DADAR EAST, MUMBAI-400014

ANOOP MEHTA, Date: 01.09.2025 ADVOCATE

South East Central Railway

Srl. No. (1) E-Tender No. DRM-ENGG BSP-T-121-2025-26, Date. 27.08.2025 Work: Execution of Horticulture Zona works with maintenance of officer' bungalows and Staff Qtrs. under the risdiction of SSE/Horticulture/Bilaspu or the period ending 30-06-2026, **Tende** value (In Rs.): 79.43.595.66 FMD (In 1,58,900.00, Completion Period 12 Months, Start date of Submission of Tender: From, 05.09.2025, Last date of Submission of Tender: Upto 11.00 hrs on: 19.09.2025. The complete information of above e-Tender Notices is available over websites https://www.ireps.gov.ir Bids other than e-bids shall not be

<u>Tender Notice</u>

accepted against above Tenders.

Divl. Railway Manager (Engg.)/BSP S.E.C Railway/BSP CPR/10/PR/284 F South East Central Railway 💥 @secrall

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that M/s. Sparc Electrex Limited is negotiating to assign all its right, title and interest in respect of the Industrial Unit No. 305 which is more particularly described in the Schedule hereunder written ("Industrial Gala Unit") with clear and marketable title and free from all encumbrances, to our client M/s. Afitaplus entures LLP.

The present owner M/s. Sparc Electrex Limited has represented to our clients that the one of the original agreements in chain of Agreements with respect to Industrial Gala Unit have been Misplaced / Lost and are not traceable. Hence M/s. Sparc Electrex Limited has filed an FIR/Losi Report bearing No. 631/2025 on 28.08.2025 at Sahar Police Station. Our client has also issued notice calling upon the claims from public at large w.r.t. Missing Agreement. Furthermore, it has been informed to our client that M/s. Sparc Electrex Limited possesses the remaining Original Chair greements which are as follows and M/s. Spare Electrex Limited is the lawful Owner of the said ndustrial Gala Unit:
|. Agreement for Sale dated 21.09.1973 between

Chandra L Sadhwani and M/s. Ferns Engineering Works, 2. Deed of Confirmation dated 19 11 197 etween Chandra L Sadhwani and M/s. Ferns Delwein Chandra L Sadmwain and Wis. Ferns Engineering Works. 3. Agreement for Sale dated 15.10.2006 between M/s. Ferns Engineering Works and Smt. Nirmala Goliya. 4. Agreement for Sale dated 28.07.2015 between Smt. Nirmala Rajendra Goliva and Mr. Avinash Keshay Chaudhari. 5. Sale Deed dated 31.03.2022 between Mr. Avinash Keshav Chaudhari and M/s. Sparc Electrex Limited. 6. Share Certificate No. 291 n favour of Sparc Electrex Limited. 7. Share Certificate No. 292 in favour of Sparc Electrex imited. To whom so ever concerned, if all persons/entities, including individuals, Hindu Jndivided Families, companies, banks, financial nstitutions, non-banking financial institutions, irms, associations of persons or bodies of ndividuals, whether incorporated or not, lenders and/or creditors has/have any claim, right, title, claims, objections, demands, or interests in respect of the Industrial Gala Unit or any part thereof by way of inheritance, transfer, share, mortgage, pledge charge, lease, lien, license, assignment, tenancy gift, exchange, encumbrance, family arrangement/settlement, bequest, succession maintenance, easement, trust, possession, decree or order of any court of law, contracts/agreements levelopment rights, partnership, right of way ispendens, reservation, power of attorney, FS insperious, reservation, power or attorney, Fos-consumption, right of first refusal, pre-emption, any liability, or otherwise of whatsoever nature, are hereby required to intimate in writing, along with documentary evidence, to the undersigned at PRITESH BURAD ASSOCIATES ADVOCATES AND LEGAL CONSULTANTS having address a 203, 2nd Floor, Banaji House, Near UCO Bank, Dr. D.N. Road, Fort, Mumbai-400001 within fourteen (14) days from the date of publication of this notice of such claim, if any, failing which it shal e deemed that the title in respect of Industrial Gala Jnit as clear and marketable and there are no claims and that claims, if any, have been waived off or abandoned for all intents and purpose and the ransaction as aforesaid shall be completed without

# eference to such claims. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

("INDUSTRIAL GALA UNIT")
ndustrial Gala Unit No. B-305 on Third Floor in B
Wing of Hind Saurashtra Industries Co-operative ociety Ltd. admeasuring 865 Sq.Ft. area situated at Plot No. 85/86, Andheri (E), Mumbai – 400059 being lying and situated on Plot of Land bearing
CTS No. 1646 of Village Marol Taluka Andheri in

M/S. PRITESH BURAD ASSOCIATES ADVOCATES AND LEGAL CONSULTANTS 203, 2nd Floor, Banaii House

Near UCO Bank, Dr. D.N. Road Fort, Mumbai-400001 Mob.: 9819154356 Date: 01.09.2025

## PUBLIC NOTICE

5 fully paid up shares represent Share Certificate No.102 bearing stinctive Nos. 506 to 510 (bot nclusive) in respect of Flat No. C/238 in **Shree Vishnu Bhagwan CHS Ltd.** having address 137, S.V. Road, Andheri West), Mumbai -400058

The Share certificate No. 254 (old share certificate) was cancelled and the society issued fresh share certificat earing No.102, bearing distinctive Nos 506 to 510 in lieu of cancelled old share certificate. The shares originally stood in the name of Mrs.Indira Krishna lyenger, and upon her demis ransferred to the unmarried daughte Ws.Shashi lyenger (Since deceased). Mr.Mukund Krishna Iyengar and Mr

Sudha Raut, as sole heirs of Late Mrs ndira Krishna lyenger and Ms. Shash enger have reported that the share rtificate is lost/misplaced and have applied for issuance of duplicate shar

Any person/s holding and/or is session of the share certificate naving any claim is called upon to roduce all relevant original documer upporting their claim to the undersigned ithin 14 days from the date publication hereof failing which claim i any, shall be deemed to be waived and funlicate shares will be issued by the ociety.

For and on behalf o SHREE VISHNU BHAGWAN CHS LTD 137, S.V. Rd, Andheri (W), Mumbai-40005

Hon. Secretary Place:Mumba

### **PUBLIC NOTICE** Notice is hereby given that M/s Sparc Electrex

Limited is negotiating to assign all its right, title and interest in respect of the Industrial Unit No. 305 which is more particularly described in the Schedule hereunder written ("Industrial Gala Unit") with clear and marketable title and free rom all encumbrances, to our client M/s Afitaplus Ventures LLP.

The present owner M/s Sparc Electrex Limited has represented to our clients that the one of the original agreements in chain of Agreements i.e Agreement for Sale dated 28.05.1971 execute etween M/s Indo Saigon Agency and Mrs Chandar L Sidhwani with respect to Industria Gala Unit have been Misplaced / Lost and are not traceable. Hence, **M/s Sparc Electrex Limited** has filed an FIR / Missing Report bearing No. 631/2025 on 28.08.2025 at Saha Police Station regarding the Original Docur being misplaced / lost and is not traceable. Any person/s having any claim or any interest again: nto or upon the said **Industrial Gala Unit** by of sale, Agreement, Contract, Exchange, MOU Gift, Lien, Mortgage, Loan, Charge, Lease, Tenancy, Occupation, Possession, Easement, inheritance, trust, litigation, right of residence & maintenance are hereby requested the same in writing with supporting documentary evidence to the undersignedat PRITESH BURAD ASSOCIATES ADVOCATES AND LEGAL CONSULTANTS having address at 203, 2nd Floor, Banaji House, Near UCO Bank, Dr. D.N. Road, Fort, Mumbai- 400001 within 14 days from the date hereof. If no claim is received o made as required here in above, it shall be presumed that any such claim in or on the said Industrial Gala Unit shall be considered as vaived and / or abandoned for all intents and purposes and the same shall not be binding or our client and M/s Sparc Electrex Limited shall complete the purchase transaction with our client and the said transaction will be completed without any reference to such claim if any and

("INDUSTRIAL GALA UNIT") Industrial Gala Unit No. B-305 on Third Floor in B-Wing of Hind Saurashtra Industries

Co-operative Society Ltd. admeasurin **865 Sq.Ft.** area situated at Plot No. 85/86, Andheri (E), Mumbai-400059 being lying and situated on Plot of Land bearing CTS No. 1646 of Village Marol Taluka Andheri in Mumba M/S. PRITESH BURAD ASSOCIATES

ADVOCATES AND LEGAL CONSULTANTS 203, 2nd Floor, Banaii House

Near UCO Bank, Dr. D.N. Road, 025 Fort, Mumbai-400001 ii **Mob.: 9819154356** Date: 01.09.2025 Place : Mumbai

# CORAL LABORATORIES LIMITED Registered Office: 3B Patanwala Compound, Opp. Shreyas Cinema,

L.B.S. Marg. Ghatkopar (W), Mumbai, Maharashtra – 400 086 Tel: 022-2500 5245 Email: cs@corallab.com Website: www.corallab.cor CIN: L24231MH1997PLC422233

# NOTICE OF THE 43<sup>50</sup> ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC")/ OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM"), NOTICE OF BOOK CLOSURE & DIVIDEND

NOTICE is hereby given, pursuant to applicable provisions of the Companies Act, 201 "the Act") that the 43rd Annual General Meeting ("AGM") of Coral Laboratorie imited ("the Company") will be held on Friday, 26th September, 2025 at 12.00 pm through electronic mode video conferencing ("VC") or Other Audio Visual Mea ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with General Circular No. 14/2020 dated 08.04.2020, General Circular No. 17/2020 dated 13.04.2020, General Circular No. 22/2020 dated 15.06.2020, General Circular No. 33/2020 dated 28.09.2020, General Circular No. 39/2020 dated 31.12.2020, General Circular No.10/2021dated 23.06.2021, General Circular No. 20/2021 dated 08.12.2021, General Circular No. 3/2022 dated 05.05.2022 an General Circular No. 10/2022 dated 28.12.2022, General Circular No. 09/2023 dated 25.09.2023 and General Circular No. 09/2024 ('MCA Circulars') and SEBI vide it circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12.05.2020 SEBI/HO/CFD/CMD2/ CIR/P/2021/11 dated 15.01.2021, SEBI/HO/CFD/CMD2 CIR/P/2022/62 dated 13.05.2022, SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 date 05.01.2023 and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated 03.10.2024 ('SEB circular') (MCA Circulars and SEBI Circulars collectively referred as 'Circulars'), t transact the businesses as set out in the Notice of the AGM

Members can attend and participate in the AGM only through VC/OAVM. The procedure and instructions for joining the AGM through VC/OAVM are stated in th

The Notice and the Annual Report will also be available on the website of the Compan at www.corallab.com, the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited a www.bseindia.com . The Notice will also be available on the website of Nationa Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.

The detailed procedure and instructions for casting votes through remote e-voting or e voting during the AGM for all Members (including the Members holding shares) physical form/ whose email addresses are not registered with the DPs/ Company/ RTA are stated in the Notice.

Pursuant to the provisions of Section 91 of the Act read with Rules made thereunde and Regulation 42 of LODR, the Register of Members and transfer books of the Company will remain closed from Saturday, 20th September, 2025 to Friday, 26th September, 2025 (both days inclusive) for ascertaining the list of Members who would be entitled to receive dividend of Rs. 1.50/- (15%) per Ordinary Equity Shares of the face value of Bs 10/- each for the year ending 31st March, 2025, that may be declared at the AGM of the Company. The dividend, if declared, at AGM will be paid after 26th eptember, 2025 to those Members or their mandates:

whose names appear as Beneficial Owners as at the end of the business hours or Friday, 19th September, 2025, in the list of Beneficial Owners to be furnished by National Securities Depository Limited and Central Depository Services Limited in respect of the shares held in electronic form; and ) whose names appear as Members in Register of Members of the Company as at the

end of the business hours on Friday, 19th September, 2025, after giving effect to valid request(s) received from transmission/ transposition of shares and lodged with the Company/ its RTA on or before Friday, 19th September, 2025. SEBI has made it mandatory to use the bank account details furnished by the

depositories and bank account details maintained by the RTA for payment of dividen to the Members electronically. The shareholders who is holding shares in physical form shall be paid dividend only through electronic mode subject to their folios being KYC documents, the dividend in

respect of such folio would be withheld till the time the shareholder provides the same In order to receive the Notice and Annual Report in electronic mode, Members who have not yet registered their e-mail are requested to register / update their email addresses with the Depositories through the concerned Depository Participants in respect of shares held in electronic mode and with MUFG Intime India Pvt. Ltd (formerly nown as "Link Intime India Pvt Ltd"), in physical mode, SEBI has mandated furnishing PAN, contact details, bank details, nomination. Members holding shares in physica mode by submitting ISR-1& ISR-2 to Company/RTA.

Members may note that pursuant to the Income Tax Act, 1961, as amended by th Finance Act, 2020, dividend income has become taxable in the hands of the Members with effect from 1stApril , 2020 and therefore, the Company shall be required to deduc tax at souce (TDS) at the prescribed rates from the dividend payable to members. Fo the prescribed rates for various categories. Members are requested to refer to the Finance Act, 2025. In order to enable the Company to determine the appropriate TDS rate as applicable, Members are requested to submit documents in accordance with the provisions of the Act on or before 15 September, 2025. Members are requested to update their PAN with the Company MUFG Intime India Pvt. Ltd (formerly known as "Link Intime India Pvt Ltd") (RTA) (in case of shares held in physical mode) and Depositories (in case of shares held in demat mode)

For Coral Laboratories Limited

Place: Mumbai Date: 01.09.2025

Dhwani Desai Company Secretary & Compliance Officer

# **PUBLIC NOTICE**

Public at large is hereby informed that, Mr. Bhaumik Hemendra Shah is the owner of Flat No. 31, Third floor, admeasuring 1134.37 square feet Built-up area alongwith Stil Car Parking No. 16, in the Building known as "Marble Arch" and Society known as "Marble Arch Co-operative Housing Society Ltd.", constructed on land bearing Plot No. 52/5, Town Planning Scheme No. III, CTS No. 253/E situated at Santacruz, Taluka Bandra, Mumbai Suburban District, hereinafter referred to as the "Said Flat" and holding Share Certificate bearing No. 5 having five fully paid up shares of Rs. Fifty each

bearing Distinctive No. 21 to 25 (both inclusive) "Share Certificate". The Said flat and Share Certificate are hereinafter collectively referred to as "Said Premises". The Said Premises was previously owned by Mr. Bhaumik Hemendra Shah, Mrs. Nila Hemendra Shah and Mr. Hemendra A. Shah. Mr. Hemendra A. Shah demised or 20/01/2013 and his wife Mrs. Nila Hemendra Shah demised on 04/06/2015 leaving behind them two sons 1) Mr. Harshal Hemendra Shah 2) Mr. Bhaumik Hemendra Shah as the only legal heirs. Mr. Harshal Hemendra Shah released his rights, title, shares and interest in the Said Property in favour of Mr. Bhaumik Hemendra Shah by executing Release Deed dated September 18, 2018, which is duly registered in the

The Society further transferred the Share Certificate in the name of Mr. Bhaumik Hemendra Shah on 30/08/2022. Mr. Bhaumik Hemendra Shah has offered to sale the Said Premises in favour of our clients.

Sub-Registrar of Assurances, Andheri under Sr. No. 11242/2018.

Any person having any claim by way of sale, lease, inheritance, lien, gift, mortgage pawn, pledge etc. whatsoever and howsoever is required to intimate the undersigned about the same along with documentary evidence thereof within a period of 15 days from the date of the publication of present notice, failing which all such claims, if any shall be deemed to have been knowingly abandoned or waived, and any claim raised after the expiry of the said period shall not be entertained and our clients may proceed to purchase the Said Premises concluding that title of the Mr. Bhaumik Hemendra Shah in respect of Said Premises is clear and marketable.

Date: 01/09/2025

INDIAN BANK [e-Allahabad Bank]

Advocate Prasanna Mate Prasanna Mate & Associates 7th Floor, Tropical Prima, M.G. Road & Sambhaji Road Corner, Naupada, Thane (W), 400601 Email: mateassociates@outlook.com Contact Nos.: 8879677116, 8879677117

FXH 1

..Applican

IN THE DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. 2

MTNL Bhavan, 3<sup>rd</sup> Floor, Strand Road, Appollo Bandar Colaba Market, Colaba, Mumbai - 400005. **ORIGINAL APPLICATION NO. 426 OF 2024** SUMMONS

V/S M/s. Shivam NX & Anr. WHEREAS, OA No. 426 OF 2024 was listed before Hon'ble Presiding Officer on 08.05.2025 WHEREAS this Ho'ble Tribunal is pleased to issue summons/notice on the said Application inder Section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs. 46,58,651.24/-WHEREAS the service of summons could not be effected in ordinary manner and whereas th

Application for substituted service has been allowed by this Hon'ble Tribunal. n accordance with Sub-section (4) of Section 19 of the Act, you the Defendants are directed as under (i) To show cause within 30 (thirty) days of the service of summons as to why relief prayed fo

should not be granted. (ii) To disclose particulars of properties or assets other than properties and assets specifie by the applicant under Serial Number 3A of the original application.

(iii) You are restrained from dealing with or disposing if secured assets of such other asset and properties disclosed under serial number 3A of the original application, pendin hearing and disposal of the application for attachment of properties. (iv) You shall not transfer by way of sale, lese or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and/or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original application witho

the prior approval of the Tribunal. v) You shall be liable to account for the sale proceeds realized by sale of secured asse or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank of financial institutions holding secur

interest over such assets. You are also directed to file the Written Statement with a copy thereof furnished to the application and to appear before DRT - II on 08.09.2025 at 11:00 A.M. failing which the application sha be heard and decided in your absence.

Given under my hand and the seal of this Tribunal on this 08.05.2025 Registra

, Name & address of defendant. 1. M/s. Shivam NX (Borrower) Shop No. 7 & 8, Shah Vitthal das, Pranjieevan Das Dukan, Silva Road, Dadar, Mumbai - 400078 2. Mr. Vishal Sham Joijode, at C/2401, Mahavir Universe, LBS Marg, Next to Kukreja Complex, Mumbai - 400078.

## IN THE MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. II

**(Ministry of Finance)** 3rd Floor, Telephone Bhavan, Strand Road Colaba, Mumbai - 400 005 ORIGINAL APPLICATION NO. 787 OF 2024 EXH. 1

**BANK OF INDIA** ..Applicant

ROBOTIC KIDZ FASHIONZ (OPC) PVT. LTD & ANR....Defendants SUMMONS

WHEREAS OA No. 787 OF 2024 was listed before Hon'ble Presiding Officer or WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons on the said application under Section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of Debt of Rs. 1,25,35,249.20/- (Application alongwith copies of documents etc. annexed). Whereas the service of summons could not be affected in ordinary manner and whereas

the Application for substituted service has been allowed by this Hon'ble Tribunal n accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the Defendants ar

1. To show cause within 30 thirty days of the service of summons as to why relie prayed should not be granted.

To disclose particulars of properties of assets other than properties and as specified by the applicant under serial Number 3(A) of the Original Application. You are restrained from dealing with or disposing if secured assets of such other assets and properties disclosed under serial Number 3(A) of the Original Application, pending hearing and disposal of the application for attachment of the

You shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinar course of business any of the assets over which security interest is created and/or other assets and properties specified disclosed under serial No. 3A of the Original Application without the prior approval of the Tribunal.

You shall be liable to account for the sale proceed realized by sale of secured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with bank of financial institution holding security interest over such assets. You are also directed to file written statement with a copy thereof furnished to the Applicant and to appear before Registrar on 10.11.2025 at 11:00 a.m. failing which

the Application shall be heard and decided in your absenc Given under my hand and the seal of this Tribunal on this 25th day of June. 2025. Registrar

Seal DRT - II. Mumba 1. Robotic Kidz Fashionz (OPC) Pvt. Ltd. ...Defendant No. 1 Gala No. 106, Ground Floor, Roshan Ismail Manzil, Plot No.136, Opp. Jama Masjid, 35th Road, Khar (West), Mumbai – 400 052. And Also At : Gala No. A/4, Building No.12, Prema Complex Village –vai, Anjur – Mankoli Road, Bhiwand Thane – 400 052.

Mr. Dinesh V. Bhave ..Defendant No. 2 Mr. Dinesh V. Bhave Gala No. 106, 1st Floor, Roshan Ismail Manzil, Plot No.136, opp. Jama Masjid, 35th Road, Khar (West), Mumbai – 400 052. **And Also At** Room No.316, Sutar Chawl No.5, Sant Gora, Kumbhar Marg, Near Sai Baba Mandir, Dharavi, Mumbai - 400 017.



#### SIMPLEX CASTINGS LIMITED CIN: L27320MH1980PLC067459 Reg.Office: 601/602A, Fairlink Centre Off Andheri Link Road, Andheri (West), Mumbai, Maharashtra, India, 400053, Email: cs@simplexcastings.com

Notice is hereby given that: The 45th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Saturday September 27, 2025 at 03:00 P.M. (IST) through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) to transact the Ordinary and Special Businesses as set out in the

NOTICE OF THE 45™ ANNUAL GENERAL MEETING

Ministry of Corporate Affairs (MCA) vide its Circular dated September 9, 2023 and Securities and Exchange Board of India Circular dated October 03, 2024 ("Circulars") allowed Companies to hold AGM through VC or OAVM without physica presence of members at a common venue. Hence, in compliance with these circulars and relevant provisions of the Companies Act, 2013, the AGM of the Company will be conducted through VC/OAVM facility provided by Centra Depository Services (India) Limited (CDSL).

In accordance with the aforesaid circulars the Notice of AGM and the Annual Repor 2024-25 will be sent only in electronic mode to those members, whose e-mail IDs are registered with the Company/ Depository Participant(s) as on August 22<sup>nd</sup>, 2025 and a letter stating web-link for availability of Annual Report at the website of the Company wil be sent to those shareholders whose email ids are not registered with the Company Depository Participant(s). The Notice of AGM and Annual Report 2024-25 will be available on the Company's website at www.simplexcastings.com at Investors Financials > Annual Reports, website of the stock exchanges i.e. BSE Limited a www.bseindia.com and on the website of Central Depository Services (India) Limited

("CDSL") at www.evotingindia.com. Members, holding shares in physical mode, are requested to register their email ids registered by writing to the Registrar & Share Transfer Agent (RTA) with details of folio number and attaching self-attested copy of PAN card at mt.helpdesk@in.mpms.mufg.com or e-mail at cs@simplexcastings.com. Members, holding shares in dematerialized mode are requested to register/update their e-mail ids with their respective Depositor Participants.

The remote e-voting and e-voting at the time of AGM will be provided by CDSL and the manner of e-voting and for obtaining User ID/Password voting at the AGM for members holding shares (a) In case shares are held in physical mode, please provide Folio No. Name of the shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy), client master, AADHAR (self-attested scanned copy) by e-mail to cs@simplexcastings.com. (b) In case shares are held in demat mode, please provide DP-ID CL-ID (16-digit DP ID & Client ID or 16-digit beneficiary ID), Name, clien master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy) AADHAR (self-attested scanned copy of Aadhar card) by email to cs@simplexcastings.com. C) Alternatively, member may send an e-mail request to helpdesk,evoting@cdslindia.com for obtaining User ID AND Password by providing the details mentioned in Point 5 (a) or (b) as the case may be

For, Simplex Castings Limited Sd/-Sangeeta K Shah

Date: 30-08-2025 **Managing Director** Place : Mumbai

of NPA

Engine No.: G4HGLM069953 Make Year: 2020

## महाराष्ट्र राज्य सरकारच्या जमीन महसुलाची थकबाकी

दि सातारा सहकारी बँक लि., मुंबई यांच्या खाली नमुद केलेल्या निर्णायक कर्जदाराच्या स्थावर मालमत्तेची जाहीर लिलावाने ''जशी आहे जेथे आणि ''जशी आहे जी आहे' या तत्वावर खाली दिलेल्या पत्यावर वडाळा मुंबई येथे मंगळवार दि. १६.०९.२०२५ रोजी दुपारी ठिक २.०० वाजता दि सातारा सहकारी बँक लि., मुंबई भारतीय क्रीडा मंदिर, ३ रा मजला, नायगांव वडाळा रोड, वडाळा, मुंबई - ४०० ०३१ या ठिकाणी वसुली अधिकारी, सहकार खाते, (महाराष्ट्र शासन) मुंबई यांच्या मार्फत जाहीर लिलावाने विकण्यात येणार आहे.

सदर मालमत्तेची बोली बोलणाऱ्यांनी इसारा रक्कम रु. २५,०००/- (परतावा योग्य) रोखीने, डी. डी. अथवा पे-ऑर्डरच्या स्वरूपात दि. १५.०९.२०२५ रोजी दूपारी ३.०० वा. पर्यंत मे. वसुली अधिकारी यांच्याकडे जमा करावयाची आहे. सदर मालमत्ता निरिक्षणाकरीता दि. ०८.०९.२०२५ ते १०.०९.२०२५ रोजी स. ११.०० वा. ते. दु. ३.०० वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येईल याची नोंद घ्यावी. सदर लिलावा संदर्भीन निविदा नमुना, अटी व शर्ती वरील नमुद पत्त्यावर दिनांक ०१.०९.२०२५ ते १५.०९.२०२५ पर्यंत सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत रु. ५९०/- (जी.एस.टी. सह) (विनापरतावा) भरून प्राप्त करता येतील.

निर्णायक कर्जदाराचे		स्थावर मालमत्तेचे वर्णन	अंदाजे क्षेत्रफळ	आरक्षित मुल्य ज्याच्याखाली		
नाव			चौ. फुट मध्ये	मालमत्ता विक्री होणार नाही		
		फ्लॅट नं. १७०५, १७ वा मजला, आय- बिल्डिंग, भुमी एकर्स, फेज नं. ०२, सर्वे नं. २२५/७, कावेसर गांव, ता. व जि. ठाणे				

(श्री. ए. बी. शेटे) वसुली अधिकारी सहकार खाते, (महाराष्ट्र शासन) दिनांक:- ३०.०८.२०२५ ठिकाण: मुंबई दि सातारा सहकारी बँक लि., मुंबई दरध्वनी २४१२४७४३ / २४१४६३७१



**नोंद. कार्या.:** आयडीबीआय बँक , आयडीबीआय टॉवर, डब्ल्युटीसी संकुल, कफ परेड, मुंबई -४००००५ शाखा कार्यालय: आडीबीआय बँक लि., रूस्तमजी ओझोन, शॉप क्र.७, लक्ष्मी सिंग कॉम्प्लेक्स, गोरेगाव पलायओव्हर जवळ, एमटीएनएल कार्यालय जवळ, गोरेगाव पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र - ४०००६२. मो. क्र.: ९४३००२२५४०/९९५३५८१४८३/७८००५५२०००

सही/

ईमेल: rahul.kulkarni@idbi.co.in, & gupta.sanjeev@idbi.co.in

ई-लिलावाद्वारे विक्रीकरिता जाहीर सूचना

नियम ८(६) किंवा ९(१) ची तरतुद पहा गहाण ठेवलेल्या खालील मिळकर्तीच्या विक्री.

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटोस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता नियम ८ (६)/९(१)\* च्या सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ अंतर्गत स्थावर मत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार आणि हाणदार यांना सुचना याद्वारे देण्यात येते की. खालील नमुद वर्णिलेली स्थावर मिळकत तारण धनकोकडे गहाण/प्रभारित आहे. जिचा प्रत्यक्ष कब्जा आयडीबीआय बँक लि. तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती कर्जदार/हमीदार यांचेकडून आयडीबीआय बँक लि., तारण धनको पासून कर्जदार थकीत वसुली करित २६.०९.२०२५ रोजी ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहें'' आणि ''जे काहि आहे तेथे आहें'' तत्त्वाने विकण्यात येणार आहे निरिक्षणाची तारिख: १९.०९.२०२५ (स. ११.०० ते दु. ०४.०० पर्यंत) आगाऊ वेळ ठरवून

बोली सादरीकरणाची अंतिम तारिख: २५.०९.२०२५ (द. ०४.०० पर्यंत)

ई-लिलावाची तारिख: २६.०९.२०२५ (स. ११.३० ते दु. १२.०० पर्यंत)

मिळकतीचे वर्णन आणि इतर तपशिल खालीलप्रम

अनु.	ग्राहक नाव	मिळकतीचे तपशील	कब्जाचा	राखीव	ईएमडी	उर्वरित थकबाकी
क्र.			प्रकार	किंमत		
۶.	सुमीत प्रदीप मोहिते आणि	ऑर्किड हिल फ्रंट, रो हाऊस क्र.०१, तळ+१ला मजला,	प्रत्यक्ष	रु. ४५.००	रु. ४.५०	०४.०८.२०२५
l	भाग्यश्री सुमीत मोहिते	प्लॉट क्र.११ए, क्लस्टर क्र.११, विरार पूर्व, पालघर,		लाख	लाख	रोजीस रु. ६८.१६
l		महाराष्ट्र-४०१३०३.				
		निर्देशांक २ नुसार क्षेत्र - ६४.१२ चौ.मी.				
٦.	अमित विनायक सहानी आणि	फ्लॅट क्र.३०४, ३रा मजला, तुळशी लीला, कर्जत दाम,	प्रत्यक्ष	रु. १५.९०	रु. १.६०	08.0८.२०२५
l	सुप्रिया अमित सहानी	भिवपुरी रोड, भिवपुरी, रायगड, महाराष्ट्र-४०१२०२		लाख	लाख	रोजीस रु. २६.८२
<u> </u>		निर्देशांक २ नुसार क्षेत्र – ३१.४५ चौ.मी.				

## बोली दस्तावेजात दिसणाऱ्या अटी आणि शर्ती चा सारांश:

- सुरक्षित मालमत्तेची विक्री ''जसे आहे तेथे आहे आधारावर'', ''जसे आहे जे आहे आधारावर'', ''जसे आहे जे काही आहे. आधारावर '' आणि ''कोणत्याही आधाराविना'' तारण धनको म्हणजेच.: आयडीबीआय बँक लि. करिता आणि वतीने केली जाईल.
  - उपरोक्त मालमत्ता वर नमूद केलेल्या राखीव किंमतीपेक्षा कमी विकल्या जाणार नाहीत. बोली वाढीची रक्कम रु. ५०,०००.०० आहे
- इसारा ठेवी (ईएमडी) वर व्याज घेणार नाही, ओएच बोली उघडण्याच्या तारखेपासून ३ महिन्यांपर्यंत शीर्ष तीन बोलीदारांचे ईएमडी राखून ठेवू शकतो. ओ शीर्ष तीन बोलीदारांमध्ये परस्पर बोली लावण्याची परवानगी देऊ शकतो. विक्री वेबसाइटवर ई-लिलाव प्लॅट फॉर्मवर होईल www.bankeauctionwizard.com आणि २६.०९.२०२५ रोजी सकाळी ११.३० ते १२.०० या वेळेत प्रत्येकी ५ मिनिटांचा अमर्याद विस्तारसह होईल इच्छुक बोलीदारांकडे वैध ई–मेल पत्ता असावा. कृपया मे अंटारेस सिस्टम लिमिटेड, २४, सुधा कॉम्प्लेक्स, ३रा स्टेज, ४था ब्लॉक, बसवेश्वरनगर, बंगळोर ५६००७९. संपर्क व्यक्तीचे **नाव ई-मेल : sushmitha.b@antaressystems.com/ marina.j@antaressystems.com** फोन क्र ८९५१९४४३२३/९६८६१९६७५१ (एल) – ०८०-४०४८२१०० (तांत्रिक आणि बोली प्रक्रियेसाठी).
- ई-लिलाव विक्री प्रक्रियेत भाग घेण्यासाठी बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तीसाठी बोलीदारांना वेबसाइट www.bankeauctionwizard.com वर जाण्याचा सल्ला दिला जातो.
- आयडीबीआय बँक लि.च्या नावे काढलेल्या कोणत्याही शेड्यूल्ड बँकेतून इसारा रक्कम ठेव (ईएमडी) डीडीद्वारे जमा केली जाईल. वागळे इस्टेट शाखा एमआयडीसी, ठाणे पश्चिम येथे देव आहे किंवा पाठवायचे आहे **खाते क्रमांक ६८०३४९१५०१००२६, आयएफसी कोड : आयबीकेएल००००६९१** शाखेचे नाव : आयडीबीआय बँक लि., दहिसर पूर्वच्या वतीने आणि केवायसी कागदपत्रांसह पेमेंटचा पुरावा सादर करावा (फोटो ओळख आणि पत्ता पुरावे जसे की पॅन कार्ड (अनिवार्य), आधार कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स इ. इच्छुक बोलीदारांनी भरलेल्या ईएमडीच्या रकमेवर कोणतेर्ह व्याज असणार नाही. बोली लावणाऱ्याने ई-लिलावात भाग न घेतल्यास ईएमडी जप्त केला जाईल.
- यशस्वी बोली लावणाऱ्याला विक्रीच्या पृष्ठीकरणाच्या वेळी विक्री किमतीच्या २५% (जमा केलेल्या ईएमडीची रक्कम कमी) जमा करणे आवश्यक आर विक्रीच्या किमतीची शिक्षक रक्कम विक्रीची पुष्टी झाल्यापासून १५ दिवसांच्या आत किंवा अज द्वारे मान्य केलेल्या अशा विस्तारित कालावधीच्या आत भरार्व
- लागेल. विहित कालावधीत शिल्लक रक्कम जमा करण्यात अयशस्वी झाल्यास, जमा केलेली रक्कम बयाणा रकमेसह जप्त केली जाईल. कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार ओए राखून ठेवतो. सर्व बोली नाकारल्या गेल्यास, ओए ने सरफेसी कायद्यामध्ये विहित केलेल्या कोणत्याही पद्धतीनुसार मालमत्ता विकण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.
- बिंड दस्तऐवजात नमूद केलेली सुरक्षित मालमत्ता सुरक्षित कर्जदारांच्या तारण मर्जीने तयार केलेल्या शुल्क/गहाण्यावर आधारित आहेत, ज्याचा तपशील बोली दस्तऐवजात दिलेला आहे. स्वारस्य असलेल्या पक्षांना सरक्षित मालमत्तेच्या तपशीलांची पडताळणी करण्याची विनंती केली जाते आणि विनंतीनसार एओ कडे . उपलब्ध गहाण ठेवलेल्या मालमत्तेशी संबंधित रेकॉर्डचे निरीक्षण करावे.
- सुरक्षित धनको सुरक्षित मालमत्तेतील कोणत्याही त्रुटी/वगळणे/विसंगती/उणिवा इत्यादीसाठी किंवा कोणत्याही परवानग्या इत्यादी मिळविण्यासाठी किंवा . कायद्याने स्थापित केलेल्या कोणत्याही प्राधिकरणाच्या देय रकमेसाठी जबाबदारी घेत नाहीत
- १०. सुरक्षित मालमत्तेची केवळ सुरक्षित कर्जदाराच्या शुल्क आणि भारांपासून मुक्तपणे विक्री केली जात आहे.
- ११. यशस्वी बोलीदाराने सुरक्षित मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी मुद्रांक शुल्क, नोंदणी, खर्च, कर दायित्वे, जर काही असेल तर इत्यादी सर्व आवश्यक खर्च उचलणे
- १२. बोली दस्तऐवज ओए, आयडीबीआय बँक लि., शाखा कार्यालय, आयडीबीआय बँक, रूस्तमजी ओझोन, शॉप क्र.७, लक्ष्मी सिंग कॉम्प्लेक्स, गोरेगाव फ्लायओन्हर जवळ, एमटीएनएल कार्यालय जवळ, गोरेगाव पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र-४०००६२., मोबा.क्र.: ७८००५५२०००/९४३००२२५४०/९९५३५८१४८३, येथून मिळवता येईल, वर, ईमेल: rahul.kulkarni@idbi.co.in आणि www.idbibank.in वरून
- १३. ओए, आयडीबीआय बँक लि., गोरेगाव पश्चिम शाखा, मुंबई, यांच्याशी मो. क्र. ७८००५५२०००/९४३००२२५४०/९९५३५८१४८३**, ईमेल** rahul.kulkarni@idbi.co.in येथे आयडीबीआय बँक लि., रूस्तमजी ओझोन, शॉप क्र.७, लक्ष्मी सिंग कॉम्प्लेक्स, गोरेगाव फ्लायओव्हर जवळ, एमटीएन कार्यालय, गोरेगाव पश्चिम, मुंबई, ०१.०९.२०२५ ते २५.०९.२०२५ दरम्यान कोणत्याही कामाच्या दिवशी सकाळी १०:०० ते ०४:०० वा. दरम्यान बोर्ल
- दस्तऐवज मिळविण्यासाठी ज्यात विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्ती, बोली फॉर्म इ. साठी वैयक्तिकरित्या संपर्क साधावा. १४. कर्जदार/जामीनदारांना याद्वारे सरफेसी कायद्याच्या नियम ८(६) किंवा ९(१) अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे की या नोटीसच्या तारखेपासून ३० किंवा १५

दिवसानंतर नियम ८ (५) नियमांमध्ये नमूद केलेल्या खालीलपैकी कोणत्याही पद्धतीचा अवलंब करून सदर स्थावर मालमत्ता विकली जाईल ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी, आयडीबीआय बँक लि.



(A joint venture between SBI and Amundi) एसबीआय फंडस मॅनेजमेंट लिमिटेड (एसबीआय आणि आमुंडी यांच्यातील संयुक्त उपक्रम) CIN: U65990MH1992PLC065289

9 वा मजला, क्रिसेंझो बिल्डिंग, सी-38 आणि 39, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला काँप्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई - 400051. फोन: 91-022-61793000 | फॅक्स: 91-022-67425687 | ई-मेल: companysecretary@sbimf.com | वेबसाइटः www.sbimf.com

एसबीआय फंड्स मॅनेजमेंट लिमिटेडच्या ('कंपनी') 33 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंबंधी माहिती, जी सभा व्हिडिओ कॉंफरंसिंग/इतर ऑडिओ-विजूअल माध्यमाद्वारे भरवली जाणार आहे.

याद्वारे सूचना दिली जात आहे की कंपनीची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, 26 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12:30 वाजता (भारतीय प्रमाणवेळ) व्हिडिओ काँफरंसिंग (व्हीसी) किंवा इतर ऑडिओ-विजूअल माध्यमाद्वारे (ओएव्हीएम) सामाइक स्थानावर सदस्यांच्या भौतिक उपस्थितीविना भरवली जाणार आहे, जी कंपनी कायदा, 2013 ('कायदा') च्या लागू तरत्दी आणि त्या अंतर्गत तयार केलेले नियम हे दिनांक 5 मे 2020 च्या सामान्य परिपत्रक क्रमांक 20/2020 आणि या संबंधातील नंतरची परिपत्रके आणि कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने जारी केलेल्या दिनांक 19 सप्टेंबर 2024 च्या सामान्य परिपत्रक क्रमांक 09/2024 सोबत वाचले असता (ज्यांना एकत्रितपणे ''परिपत्रके'' म्हटले आहे) त्यानुसार, एजीएम कळवण्यासाठी वितरित केल्या जाणाऱ्या 33 व्या एजीएमच्या सूचनेत दिलेले कामकाज पार पाडण्यासाठी, भरवली जाणार आहे.

सदर एमसीएच्या परिपत्रकांनुसार, 33 व्या एजीएमच्या सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती आणि आर्थिक वर्ष 2024-25 चा वार्षिक अहवाल, ज्यांचे ईमेल पत्ते डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत आहेत अशा सर्व सदस्यांना पाठवल्या जातील.

सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत ते ई-एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग/ई-एजीएम/ई-व्होटिंगमध्ये सहभागी होण्याच्या सविस्तर माहितीसाठी ३३ व्या एजीएमची सूचना पाहू शकतात. 33 व्या एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष 2024-25 चा वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइट https://www.sbimf.com आणि सीडीएसएलच्या (CDSL) वेबसाइट https://www.evotingindia.com वर उपलब्ध करून दिला जाईल.

ज्या भागधारकांचे ईमेल पत्ते/बँक तपशील रजिस्टर्ड/अपडेट केलेले नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी फक्त त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागींशी संपर्क साधून त्यांचा पत्ता/ई-मेल आयडी/मोबाइल नंबर/बँक तपशील डिमॅट खात्यात नोंदणीकृत/अपडेट करून घ्यावा, ज्यामुळे त्यांना कंपनीकडून वेळेवर माहिती मिळवता येईल.

33 व्या एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांवर मतदान करण्यासाठी कंपनी सीडीएसएलद्वारे तिच्या सर्व सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा ('रिमोट ई-व्होटिंग') पुरवत आहे. यासोबत, कंपनी एजीएमच्या कामकाजादरम्यान ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा पुरवत आहे ('ई-व्होटिंग'). रिमोट ई-व्होटिंगसाठी तपशीलवार प्रक्रिया/ एजीएमदरम्यान ई-व्होटिंग / वार्षिक सर्वसाधारण सभेत वर्चुअल उपस्थित राहण्याची माहिती, एजीएमच्या सूचनेमध्ये दिली

जर ई-एजीएम किंवा ई-व्होटिंगबाबत काही प्रश्न असल्यास, भागधारक helpdesk.evoting@cdslindia.com वर लिहू शकतात किंवा 1800 21 09911 (टोल फ्री) वर संपर्क साधू शकतात आणि कंपनीला companysecretary@sbimf.com वर आणि 022 6179 3000 वर संपर्क साधू शकतात. कायद्याच्या कलम 103 अंतर्गत कोरमची गणना करण्यासाठी व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएमला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची गणना केली जाईल.

सदस्यांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी 33 व्या एजीएमसाठी जारी करण्यात येणाऱ्या सूचनेतील सर्व नोंदी काळजीपूर्वक वाचाव्यात आणि विशेषतः एजीएममध्ये सहभागी होण्याच्या सूचना, एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची पद्धत नीट वाचावी.

> एसबीआय फंड्स मॅनेजमेंट लिमिटेडसाठी स्वाक्षरी / -नंद किशोर



# TATA mutual fund

#### **NOTICE**

Unitholders are hereby informed about the declaration of Income Distribution cum capital withdrawal under the Monthly Payout / Reinvestment of Income Distribution cum Capital Withdrawal option\* of the following schemes. The record date for the same is 03 September, 2025

Schemes - Plan / Option Name	Gross income distribution cum capital withdrawal amount per unit (Rs.) **	Face value per unit (₹)	NAV (₹) as on 28 Aug, 25
Tata Aggressive Hybrid Fund - Direct Plan*	0.36	10.00	101.3013
Tata Aggressive Hybrid Fund - Regular Plan*	0.36	10.00	85.5158
Tata Equity Savings Fund - Direct Plan*	0.059	10.00	21.4951
Tata Equity Savings Fund - Regular Plan*	0.059	10.00	17.5337

(Monthly Income Distribution cum Capital Withdrawal is not assured & is subject to the availability of distributable surplus)

### Pursuant to payment of Income Distribution cum capital withdrawal, the NAV of the scheme would fall to the extent of the payout & statutory levy (if applicable).

Unitholders kindly note that amounts are distributed out of investors capital (i.e., Equalisation Reserve) which is part of sale price of the unit that represents realized gains.

\*\* Payment of Income Distribution cum Capital Withdrawal is subject to Tax deducted at source (TDS) at applicable rates and other statutory levies if any. Income Distribution cum Capital Withdrawal is subject to availability & adequacy of distributable surplus on the record date.

All unitholders holding units under the above-mentioned option of the scheme as at close of business hours on the record date shall be eligible for dividend

Considering the volatile nature of markets, the Trustees reserves the right to restrict the quantum of Income Distribution cum Capital Withdrawal upto the per unit distributable surplus available on the record date in case of fall in the market **Applicable for units held in non-demat form:** Income Distribution cum Capital Withdrawal will be paid to

those Unitholders whose names appear in the Register of Unitholders under the Payout /Reinvestment of Income Distribution cum Capital Withdrawal option of the aforesaid plan as on record date. These payouts would be done to the last bank/address details updated in our records **Applicable for units held in demat form:** Income Distribution cum Capital Withdrawal will be paid to those

Unitholders/Beneficial Owners maintained by the Depositories under the Payout/Reinvestment of Income Distribution cum Capital Withdrawal option of the aforesaid plan as on record date. These payouts would be done to the last bank/address details updated in Depository Participant(s) records

Mutual Fund Investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



## कोटक महिंद्रा बँक लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय:** २७ बीकेसी, सी-२७, जी-ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स, बांद्रा (पू.), मुंबई-४०००५१, महा. शाखा कार्यालय: अदमास प्लाझा, ४था मजला, १६६/१६, सीएसटी रोड, कोलिवरी गाव, कुंची कर्वे नगर हॉटेल हरे कृष्णा जवळ, सांताक्रुझ पूर्व, मुंबई ४०००९८. कॉपोरेट आयडेन्टिटी क्र. – एल६५११०एमएच१९८५पीएलसी०३८१३७

## स्थावर मिळकतींचा ई-लिलाव नि विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेर (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८ (६) आणि ९(१) च्या परंतुकान्वये स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना

. विसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार, हमीदार आणि/किंवा गहाणवटदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या **कोटक महिंद्रा बँक लिमिटेड** (''तारण धनको'') कडे गहाण/प्रभारित आहेत. ज्यांचा **०२ डिसेंबर २०२४** रोजीस **प्रत्यक्ष कब्जा** तारण धनकोंच्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी घेतला अस् खालील नमूद कर्जदार/हमीदार/गहाणदार नावे श्री. ब्रिजभुषण लड्डा आणि इतर ज्यांचा कर्ज खाते क्र. एचएफ३९३००८४६ आणि एचएफ३९२८८१७८ सह **सीआरएन क्र. ६१९७२२६५७** यांना दिलेले कर्ज यांचेकडून तारण धनको म्हणून **कोटक महिंद्रा बँक लिमिटेडला** थकीत वसुली/प्रदानापर्यंत चक्रवाढ व्याजास संविदात्मक दराने त्यावरील पुतील व्याज आणि इतर प्रभारासह एकत्रित १५ जुलै, २०२५ रोजीस रक्कम रु. ८२,९९,९६६.१५/– (रूपये व्याऍगी लाख नव्याण्णा हजार नऊशे सहासष्ट आणि पंधरा पैसे मात्र) च्या वसुतीसाठी २३ सप्टेंबर, २०२५ रोजी '' जे आहे जेथे आहे तत्वाने'' ''जे आहे जसे आहे तत्वाने'' काही आहे तेथे आहे तत्वाने'' ई-लिलाव मार्फत विकण्यात येणार आहे.

लिलावात ठेवलेल्या स्थावर मिळकतीचे तपशिल/वर्णन, राखीव किंमत, इसरा अनामत रक्कम आणि लिलाव तपशिल खालीलप्रमाणे

अनु गहाणदाराचे नाव क्र.	ई लिलावाकरीता ठेवलेले स्थावर मिळकतीचे वर्णन	ऑनलाईन बोलीच्या सादरीकरणाकरीता अंतिम तारिख	ई-लिलाव तारिख आणि वेळ	राखीव किंमत (भारु.)	इसारा अनामत रक्कम (इअर) (भारु.)
भागीदार श्री. ब्रिजभुषण लड्डा (सह-कर्जदार)	गाव नवागाव, गणपती मंदिर जवळ, फडके रोड लगत, डॉबिवली (पू.) - १२१ २०१, तालुका कल्याण, जि. ठाणे येथील सी.टी.एस. क्र. ४९९७ ते ५०११, ५०२१ ते ५०३३ धारक जिम्म वरील बांधकामित साई आकंड अशा ज्ञात बिल्डिंगच्या विंग ए मधीतसऱ्या मजल्यावरील कार्यालय क्र. ३०९ आणि ३१० (एकत्रित).	२२ सप्टेंबर, २०२५ रोजीस सायं ५:०० वा. पर्यंत	२३ सप्टेंबर, २०२५ स ११.०० ते दु. १२:०० वा. पर्यंत.	रू. १,१९,२१,५८०/– (रूपये एक करोड एकोणीस लाख एकवीस हजार पाचशे ऐंशी मात्र)	रू. ११,९२,१५८/ – (रुपये अकरा लाख ब्याण्णव हजार एकशे अञ्चावन्न मात्र)

निम्नस्वाक्षरीकार हे त्यांच्या सर्वस्वी निर्देशाने आणि संभाव्य खरेदीदारांनी विनंती केल्यावर, त्यांच्या प्राधिकृत प्रतिनिधी/एजंट मार्फत ०९ सप्टेंबर, २०२५ रोजी द.०१.०० ते ०२.०० दरम्यान सदर मिळकतीच्या तपासणीची करु शकतील

१) ई-लिलाव प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह २३ सप्टेंबर, २०२५ रोजी स .११.०० ते दु. १२.०० वा. दरम्यान वेबसाईट

https://www.bankeauctions.com/ मार्फत ''ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक बोली'' मार्फत करण्यात येईल. २) ई-लिलावाच्या बाबत तपशीलाकरिता, इच्छुक बोलीदार मे. सी १ इंडिया प्रा. लि. द्वारे श्री. धरणी कृष्णा– मोबाईल +९१–९९४८१८२२२२; ईमेल आयडी: andhra@c1india.com. यांना संपर्क कर शकतात ३) इच्छुक बोलीदार लिलावाचा तपशिल आणि विक्रीच्या अटी आणि शर्तींकरिता बँकेची अधिकृत वेबसाईट https://www.kotak.com/en/bank-auctions.htm ला भेट देवु शकतात. ४) लिलाव विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता बोलीदारांना पोर्टल <u>https://www.bankeauctions.com/</u> मार्फत जाण्याचा सल्ल देण्यात येत आहे आणि सदर अटी आणि शर्ती लिलाव प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या बोलीदारांवर बंधनकारक राहतील. ५) अशी विनंती करण्यात येते की. इच्छुव बोलीदारांनी बोली आणि इतर दस्तावेज अपलोड करण्यापूर्वी पोर्टल <u>https://www.bankeauctions.com/</u> वरुन लॉगईन आयडी आणि पासवर्ड जनरेट करण् आवश्यक आहे. ६) बोलीचा अर्ज विहित नमुन्यात भरावा लागेल व तो बोलीदारांच्या केवायसी कागदपत्रांसह https://www.bankeauctions.com/ या पोर्टलक २२ **सप्टेंबर, २०२५ रोजी दुपारी ४.०० पर्यंत** ऑनलाईन सादर/अपलोड करावा लागेल आणि संपूर्ण भरलेल्या आणि सही केलेलेबोली दस्तावेज आणि बोलीदाराच्या केवायसीच्या स्कॅन के-लेल्या प्रती मेलने श्री. अ**शोक मोटवानी (मोबाईल क्र**. +९१ ९८७३७३७३५**१, ईमेल आयडी**: Ashok.motwani@kotak.com) किंवा श्री. इस्माईल देशमुख (मोबाईल क्र. +९१ ९३२४९०६९७९) ईमेल आयडी Ismail.Deshmukh@kotak.com यांच्याकडे पाठवाव्यात . ७) संभाव्य बोलीदार लॉगिन आयडी व पासवर्ड जनरेट करण्यासाठी आणि ऑनलाइन बोली प्रक्रियेसाठी मे. सी१ इंडिया प्रा. लि. यांचेकडून वर नमूद केलेल्या संपर्क क्रमांकावर ऑनलाइन प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतात. ८) इसारा अनामत रक्कम (इएमडी) डिमांड ड्राफ्ट द्रारे **कोटक महिंद्रा बँक लि. च्या नावे २२ सप्टेंबर, २०२५ रोजी सायं. ५.०० पर्यंत** भरावी. सदर इअर आणि बोली सादरीकरण दिलेल्या वेळेत टेक्निकल ग्लिचच मळे न झाल्यास प्राधिकत अधिकारी बोली सहभाग आणि अंतर बोली प्रक्रीया हे त्यांच्या स्वतःच्या समाधानानसार समतल्य वादवतील आणि आणि वेळ संपण्याआधी ग्राप्त झालेल्या बोली कोणत्याही व्यक्तीला कारण न देता स्वीकारतील. इएमडी जमा न करता सादर केलेली कोणतीही बोली आपोआपच नाकारर्ल जाईल. संभाव्य बोलीदाराने जमा केलेल्या इएमडीवर कोणतेही व्याज मिळणार नाही. ९) सादर केली जाणारी बोलीची किंमत वर नमूद केलेल्या राखीव किंमती इतकी आणि / किंवा त्यापेक्षा जास्त असावी आणि बोली प्रक्रियेदरम्यान, ज्या बोलीदारांनी बोली सादर केलेली असेल त्यांना त्यांच्या बोलीची किंमत रू. १.००,०००,००/ (रूपये एक लाख फक्त) च्या पटीत वाढवू शकतील. १०) जर कोणतीही बोली ई-लिलाव प्रक्रिया संपण्याच्या शेवटच्या ५ मिनिटांत सादर केली गेली, तर संपण्याची वेळ आपोआपच आणि ताबडतोब आणेखी ५ मिनिटांनी वाढवली जाईल. 👯) यशस्वी बोलीदाराला उच्चतम बोली रक्कमेच्या (अगोदर भरलेली इंअर समाविष्ट) २५% रक्कम ई-लिलाव विक्री प्रक्रिया संपल्यानंतर ताबडतोब किंवा जर ई-लिलावाच्या दिवशी कामाचे तास संपलेले असतील तर त्यानंतरच्या कार्यदिवशी वर नमूर केलेल्या पद्धतीने भरावी लागेल. उच्चतम बोली रकमेच्या ७५% रक्कम ज्या दिवशी अशा यशस्वी बोलीदाराला विक्रीची स्वीकृती / विक्रीची पुष्टी कळवलेली असेल त्या तारखेपासून ३० (तीस) दिवसांच्या आत किंवा वाढवलेल्या कालावधीत भरावी लागेल, जो कालावधी अधिकृत अधिकारी यांनी त्यांच्या संपूर्ण अधिकारात वाढवलेला असेल आणि सरफैसी कायदा, २००२ च्या आणि सिक्युरिटी इंटरेस्ट रूल्स, २००२ च्या तरतुर्दीखाली असेल. १२) उच्चतम बोली लावणाऱ्य बोलीदाराला, लिलावाची संपूर्ण रक्कम आणि इतर आनुषंगिक खर्चाची रक्कम प्राप्त झाल्यानंतर त्याच्या नावाने विक्री प्रमाणपत्र मिळेपर्यंत, मालमत्तेवर कोणताही अधिकार व मालकी सांगता येणार नाही. विक्री इ-लिलावाच्या अटी व शर्तीच्या आणि सेक्युअर्ड क्रेडिटरने त्याला पुष्टी देण्याच्या अधीन असेल. 🙌 जर यशस्वी बोलीदाराल बोलीची /लिलावाची संपर्ण रक्कम जमा करता आली नाही, तर यशस्वी बोलीटाराने त्यापवीं जमा केलेली रक्कम जम केली जाईल आणि कसरवार बोलीटाराल मालमत्तेवर किंवा जमा केलेल्या रकमांवर कोणताही हक सांगता येणार नाही. अधिकृत अधिकारी त्यांना सरफैसी कायदा, २००२ खाली आणि सिक्युरिटी इंटरेस्ट नियम, २००२ खाली देण्यात आलेल्या कोणत्याही एका किंवा अनेक अधिकारांचा वापर लिलावाखालील मालमत्तेच्या/मालमत्तांच्या बाबतीत करू शकतील. १४) विक्रीची संपूर्ण रक्कम वर नमूद केलेल्या निर्देशित कालावधीच्या आत प्राप्त झाल्यानंतर, अधिकृत अधिकारी विक्री प्रमाणपत्र जारी करतील, त्यानंतर विक्रीची प्रक्रिय पूर्ण होईल आणि कोटक महिंद्रा बँक लिमिटेड कोणताही दावा विचारात घेणार नाही. १५) ज्या नावाने बोली सादर करण्यात आलेली असेल त्याच नावाने विक्री . प्रमाणपत्र जारी केले जाईल. बोलीत नमूद केलेल्या व्यक्तीखेरीज (व्यक्तींखेरीज) इतर कोणत्याही नावाचा समावेश/ बदली नाव घालण्याद्दलची विनंती विचारात घेतर्ल जाणार नाही. १६) अयशस्वी बोलीदारांची इएमडी रक्कम कोटक महिंद्रा बँक लिमिटेड यांच्याकडून त्यांच्या खात्यात आरटीजीएस/एनइएफटी/फंडस ट्रान्स्फरद्रारे १० (दहा) कार्यदिवसांच्या आत आणि कोणत्याही व्याजाशिवाय जमा केली जाईल. १७) अधिकृत अधिकारी यांना कोणतेही कारण न सांगता कोणतीही बोर्ल . स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा किंवा ई-लिलाव विक्री पुढे ढकलण्याचा/रद्द करण्याचा अधिकार असेल. जर इ-लिलाव विक्री बोली सादर केल्यानंतर पुढे ढकलली गेली/रद्द केली गेली, तर बोलीदारांनी सादर केलेली इएमडी रक्कम व्याजाशिवाय परत केली जाईल आणि जर बोली नाकारली गेली तर अधिकृत अधिकाऱ्यांन कोणत्याही बोलीदारांबरोबर किंवा इतर पक्षांबरोबर खाजगी कराराद्वारे मालमत्तेच्या विक्रीबद्दल बोलणी करता येतील. १८) बोलीच्या अभावी किंवा अन्यकाही किंवा इतर कोणत्याही कारणामुळे ई-लिलाव विक्री सुचना अयशस्वी ठरत्यास प्राधिकृत अधिकारी मिळकत खरेदी करणारा प्रस्तावीत खरेदीदार किंवा प्रस्ताव देणारे इतर कोणत्याही पक्षकारासह पूर्णपणे किंवा त्यासंबंधी कोणत्याही भाग असलेल्या मिळकतीच्या विक्री करीता खाजगी करारामध्ये भाग घेऊ शकता. १९) आयोजित केलेल्या ई-लिलाव विक्रीमध्ये आणि त्यानंतरच्या लिलावात यशस्वी बोलीदार म्हणून घोषित केल्यावर, लिलावाच्या कार्यवाहीला कोणत्याही न्यायालय न्यायाधिकरणाने स्थगिती दिल्यास, विक्री प्रमाणपत्र जारी होईपर्यंत कोणत्याही टप्प्यावर आणि ताबा सुपूर्द करणे, बँकेला पुढील कार्यवाहीपासून रोखणे यासह परंतु इतकेच मर्यादित नाही, तर बोलीदाराला त्याच्या/तिने जमा केलेल्या ईएमडी/रक्कम किंवा अशा प्रकारे जमा केलेल्या रकमेवरील कोणत्याही व्याजाच्या परताव्याव दावा करण्याचा कोणताही अधिकार राहणार नाही. मालमत्तेची विक्री च्या संदर्भात बँक तिच्या विवोकबुद्धीनुसार अशा प्रकारे जमा केलेले पैसे कोणत्याही व्याज आणि/किंवा नुकसान आणि/किंवा दाव्यांशिवाय परत करेल आणि या संदर्भात कोणताही पत्र व्यवहार स्वीकारले जाणार नाही. २०) बोजाबद्दल माहिती नाही. अधिकृत अधिकारी किंवा बँक कोणत्याही चार्ज, लीन, बोजासाठी किंवा सरकारला किंवा इतर कोणालाही, लिलाव होत असलेल्य मालमत्तेच्या संदर्भात देणे असलेल्या इतर कोणत्याही रकमांसाठी जबाबदार असणार नाहीत. इच्छुक बोलीदाराने मालमत्तेच्या संदर्भातील बोजाबद्दल त्यांच्या स्वतंत्र चौकशा कराव्यात ज्यात वैधानिक दायित्वे, मालमत्ता कराचे देणे, वीजेबहलची देणे रक्कम इ. चा समावेश असेल. २१) सर्व वैधानिक देणी / इतर देणी, ज्यात रजिस्ट्रेशन चार्जेस, स्टॅप ड्यूटी, टॅक्सेस इ. चा समावेश असेल, ती खरेदीदाराला भरावी लागतील. २२) सर्व आऊटगोइंग चार्जेस, म्हणजेच म्युनिसिपल टॅक्सेस मेंटेनन्स/ सोसायटी चार्जेस, इलेक्ट्रिसटी व पाणी पट्टी आणि इंतर कोणतीही देणी किंवा टॅक्सेस, ज्यात या नोटीशीखाली लिलाव-तथा-विक्री होत असलेल्य मालमत्तेच्या संदर्भातील ट्रान्स्फर चार्जेस/फी यशस्वी बोलीदाराला/खरेदीदाराला संपूर्णपणे भरावे लागतील. २३) इतर सर्व आनुषंगिक चार्जेस (ज्यांत या लिलावातील मालमत्तेच्या संदर्भातील सेक्युरिटी चार्जेस किंवा संवर्धनासाठीचे मेंटेनन्स चार्जेस यांचा समावेश आहे परंतु ते त्यांपुरतेच मर्यादित नाही) सर्वात जास्त बोली लावणाऱ्य बोलीदाराला सर्टिफिकेट ऑफ सेल च्या तारखेपासून भरावे लागतील, जे सर्टिफिकेट ऑफ सेलच्या नोंदणीपूर्वी बँकेकडे भरावे लागतील/ बँकेला द्यावे लागतील. परंतु, अधिकृत अधिकारी यांच्या संपूर्ण अधिकारात, कोणत्याही योग्य आणि रास्त उशीराचा अपवादासाठी विचार केला जाऊ शकेल, परंतु त्याचा उपयोग भविष्यात उदाहर म्हणून करता येणार नाही. २४) आयकर कायदा, १९६१ च्या कलम १९४-ए अनुसार, जर विक्रीची रक्कम रू. ५०,००,०००/ (रूपये पन्नास लाख फक्त) आणि त्यापेक्षा जास्त असेल तर टीडीएस १% दराने लागू होईल. यशस्वी बोलीदार/खरेदीदार १% टीडीएस श्री. ब्रिजभुषण रमेश लङ्घा (पॅन क्र. एएजेपीएल६०९९बी) च्या विक्रीच्या किंमतीतून कापेल जे त्यांनी स्वतः संबंधीत मिळकतीच्या विक्री किंमतीमधून सोसावा लागणार आहे आणि सदर ती रक्कम आयकर विभागाकडे जमा केले पाहिजे, पुढे विक्री किंमतीची फक्त ९९% बँकेकडे प्रदान करावे. फॉर्म १६बी, फॉर्म २६ क्यूबी आणि अशा टीडीएस जमा केल्याचे चलन प्राप्त झाल्यानंतरच यशस्वी बोलीदार/खरेदीदाराच्या नावे बँक द्वारे विक्री प्रमाणपत्र जारी केले जाईल. २५) विक्री फक्त **'जे आहे तेथे आहे', 'जे आहे ते आहे ' आणि 'तेथे जे काही आहे** ते या तत्वानुसार, येथे नमूद केलेल्या अटी व शर्तीनुसार केली जाईल, परंतु अधिकृत अधिकारी यांना कोणत्याही अटी व शर्ती बदलण्याचा किंवा त्यात बदल करण्याचा संपूर्ण अधिकार असेल. बोलीदारांनी संबंधित मालमत्तेबद्दलची बोली सादर करण्यापूर्वी, कोणत्याही बोजाबद्दल त्यांच्या स्वतंत्र चौकशा कराज्यात, सब-रजिस्ट्रार ऑफिस आणि रेव्हेन्यू रेकॉर्डस आणि म्युनिसिपल रेकॉर्डस मध्ये आणि कोणत्याही प्रशासकीय सरकारी नोंदींमध्ये संबंधित मालमत्तेच्या संदर्भात शोध घ्यावा आणि मालमत्तेचे स्वरूप आणि वर्णन, स्थिती , कोणतेही बोजे, लीन, चार्ज, वैधानिक देणी इ. च्या बाबतीत स्वतःचे समाधान करून घ्यावे. कृपया नोंद घ्यावी की, बँक/अधिकत अधिकारी/तारण धनको लिलाव अंतर्गत मिळकत/तीं/ मत्तेच्या योग्यता/नामाधिकारच्या संदर्भात कोणतीही हमी देत नाही किंवा कोणतेही विधान करीत नाही. विक्री/लिलाव काटेकोरपणे विना अवलंब तत्वावर असेल. २६) जर बँकेच्या देयसह त्यांच्याद्वारे उपार्जित सर्व किंवा त्यासंबंधीत भागाच्या खर्च प्रभा आणि परिव्यय विक्री साठी निश्चित तारखेरोजीस किंवा पूर्वी कर्जदार/हमीदार/गहाणदार द्वारे किंवा त्यांच्या वतीने बँकेला स्वीकारण्या योग्य रक्कम प्रदान केल्यास मत्तेर्च लिलाव/विक्री रह करण्यात येईल. प्राधिकृत अधिकारी कोणतेही कारण न देता लिलावाच्या अटी मध्ये बदल किंवा पृढे ढकलणे/रह करणे/स्थगित/संपवन किंवा स्विकृतीयोग्य नसेल तर सर्व बोली नाकारणे किंवा स्विकारण्याचे अधिकार राखून ठेवले आहेत. २७) बोलीदारांनी विक्रीच्या अटी व शर्ती वाचलेल्या आहेत व समजलेल्या आहेत असे मानले जाईल व ते सदर अटी व शर्तींचे पालन करतील. २८) बोलीदार योग्य इंटरनेट कनेक्टिविटीबद्दल, पाँवर बॅकअप इ बद्दल खात्री करून घेतील. इंटरनेट असफल झाल्यामुळे, पॉवर फेल्युअरमुळे किंवा तांत्रिक कारणामुळे किंवा ई–लिलाव प्रक्रिया बाधित करणाऱ्या कारणांसाठी आकस्मिक परिस्थितीसाठी बँक जबाबदार असणार नाही. २९) कोटक महिंद्रा बँक लिमिटेड व त्यांचे कर्मचारी कोणत्याही व्यक्तीने विक्रीसाठी जाहीर केलेल्य मत्तेच्या बाबतीत केलेल्या कोणत्याही दाव्यांसाठी जबाबदार असणार नाहीत. ३०) सदर सूचना बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर, म्हणजेच www.kotak.cor येथेही प्रसिद्ध केलेली आहे आणि इच्छुक पक्ष तेथेही भेट देऊ शकतात. ३१) इच्छुक खरेदीदारांनी वैधानिक दायित्वे, थकीत मेंटनन्स, सर्वसामान्य प्रभार, थकीत वीजबील, मालमत्ता कर, पाणी कर, इतर प्रभार (काही असल्यास) समाविष्टीत परंतू मर्यादीत नसलेले मिळकतीवरील बोजा संबंधीत त्यांनी स्वतः स्वतंत्र चौकशी करावी. की, सदर स्थावर मिळकती वरील ओळीवर नमूद केलेले प्रलंबीत कर आणि बील आणि इतर त्यावरील कर आणि बील संबंधीत सर्व बोजासह विक्री करण्या र्थेईल. ३२) मिळकतीचे निरिक्षण किंवा पुढील माहितीसाठी कृपया श्री. अशोक मोटवानी (मोबाईल क्र. ९१ ९८७३७३७३५१, ईमेल आयडी:

<u>Ashok.motwani@kotak.com)</u> किंवा श्री. इस्माईल देशमुख (मोबाईल क्र. +११ ९३२४९०६९७९, ईमेल आयडी:

<u>Ismail.Deshmukh@kotak.com</u>)यांच्याशी संपर्क साधावा. जर इंग्रजी आणि स्थानिक वृत्तपत्रामध्ये विक्री सुचनेच्या प्रसिद्धीमध्ये कोणतीही तफावत असल्यास तर अशा प्रकरणात स्थानिक वृत्तपत्राऐवजी इंग्रजी वृत्तपत्र ग्राह धरण्यात येईल आणि ते अंतिम प्रत म्हणून मानण्यात येईल आणि तफावत काढून घेण्यात येईल.

कोटक महिंदा बँक लि. सार्ठ



## सिंप्लेक्स कास्टिंग्स लिमिटेड

सीआयएन: एल२७३२०एमएच१९८०पीएलसी०६७४५९ नोंदणीकृत कार्यालय: ६०१/६०२ए, फेअरलिंक सेंटर, अंधेरी लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, भारत, ४०००५३ ई-मेल: cs@simplexcastings.com

मुंबई, सोमवार , दि. १ सप्टेंबर २०२५

## ४५ वा वार्षिक सर्वसाधारण सभेचा नोटीस

याद्वारे कळविण्यात येते की

- १. कंपनीची ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५ रोजी दु ०३.०० वा. (भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर ऑडिओ-व्हिज्युअल साधनांद्वारे (ओएव्हीएम) घेण्यात येणार असून, सभेत सर्वसाधारण व विशेष विषयांवर विचार करण्यात येईल, जे एजीएमच्या नोटीसमध्ये नमूद केलेले आहेत.
- कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) यांनी ९ सप्टेंबर, २०२३ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाने (सेबी) ३ ऑक्टोबर, २०२४ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार (''परिपत्रक'') एजीएम व्हीसी/ओएव्हीएम द्वारे सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय घेण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. त्यानुसार, कंपनीची ४५वी एजीएम व्हीसी/ओएव्हीएम द्वारे आयोजित करण्यात येईल. व्हीसी/ओएव्हीएम सुविधा सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (''सीडीएसएल'') द्वारे उपलब्ध करून दिली जाईल.
- वरील परिपत्रकांनुसार, एजीएम व वार्षिक अहवाल २०२४-२५ ची नोटीस फक्त इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठविण्यात येईल, त्या सदस्यांना ज्यांचे ई-मेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे २२ ऑगस्ट, २०२५ पर्यंत नोंदणीकृत आहेत. कंपनीच्या वेबसाईटवर वार्षिक अहवालाची लिंक उपलब्ध करून देणारे पत्र त्या सदस्यांना पाठविण्यात येईल ज्यांचे ई-मेल आयडी नोंदणीकृत नाहीत. एजीएम व वार्षिक अहवाल २०२४-२५ ची नोटीस कंपनीच्या वेबसाईट www.simplexcastings.com (Investors - Financials - Annual Reports), बीएसई लिमिटेड (बीएसई) www.bseindia.com आणि सीडीएसएल www.evotingindia.com येथे उपलब्ध असेल.
- भौतिक स्वरूपातील शेअर्स धारक सदस्यांनी आपले ई-मेल आयडी नोंदणी/अद्यतनित करण्यासाठी नोंदणी व शेअर ट्रान्सफर प्रतिनिधी (आरटीए) यांना फोलिओ क्रमांक व पॅन कार्ड प्रत (स्वतः प्रमाणित) जोडून कळवावे किंवा ई-मेलद्वारे पाठवावे rt.helpdesk@in.mpms.mufg.com cs@simplexcastings.com डीमॅट स्वरूपातील शेअर्स धारक सदस्यांनी आपल्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे (डीपी) आपले ई-मेल आयडी नोंदवावेत/अद्यतनित करावेत.
- एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंग व ई-वोटिंगची सुविधा सीडीएसएल द्वारे दिली जाईल यासाठी यूजर आयडी/पासवर्ड मिळविण्याची पद्धत पुढीलप्रमाणे आहे : (अ) भौतिक स्वरूपातील शेअर्स असल्यास : फोलिओ क्रमांक, शेअरहोल्डरचे नाव, शेअर सर्टिफिकेट (समोर व मागील बाजू) प्रत, पॅन कार्ड प्रत (स्वतः प्रमाणित), क्लायंट मास्टर, आधार कार्ड प्रत (स्वतः प्रमाणित) cs@simplexcastings.com या ई-मेलवर पाठवावे. (ब) डीमॅट स्वरूपातील शेअर्स असल्यास : डीपी-आयडी सीएल-आयडी (१६ अंकी), नाव, क्लायंट मास्टर किंवा संक्षिप्त खाते स्टेटमेंट प्रत, पॅन कार्ड प्रत (स्वतः प्रमाणित), आधार कार्ड प्रत (स्वतः प्रमाणित) cs@simplexcastings.com या ई-मेलवर पाठवावे. (क) पर्यायाने सदस्यांनी सीडीएसएल युजर आयडी आणि पासवर्ड helpdesk.evoting@cdslindia.com या ई-मेलवर विनंती करून यूजर आयडी व पासवर्ड मिळवावा.

सिंप्लेक्स कास्टिंग्स लिमिटेड साठी

संगीता के. शाह

व्यवस्थापकीय संचालक

दिनांक : ३०-०८-२०२५ ठिकाण : मुंबई

जाहीर सूचना

- . आम्ही श्री. सुधीर कृष्णराज ठाकर्से (वय वर्षे ९०) आणि श्रीमती नीना सुधीर ठाकर्से (व वर्षे ८६) ही जाहीर सूचना प्रसारित करत आहोत, आमचा मुलगा श्री. रॉल सुधीर ठाकर्से आणि त्याची पत्नी श्रीमती जस्ना रॉल ठाकर्से हे जाणीवपूर्वक आमच्या अधिकार, मालमत्त आणि वैयक्तिक हितसंबंधांना अपाय पोहचवणाऱ्या कती करत आहेत. याबाबत सर्वसामान्य जनतेला सतर्क करण्यासाठी ही सचना प्रसिद्ध केली जात आहे. ही सचना आमचे हक आणि मालमत्तेतील हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी तसेच कोणताही व्यक्ती श्री. रॉल ठाकर्से, त्याची पत्नी किंवा त्यांची मुले यांच्याकडून करण्यात आलेल्या खोट्या दाव्यांवर किंवा प्रस्तुतिकरणावर विश्वास ठेवू नये, यासाठी जनतेस सावध करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात येत
- २. आम्ही स्पष्टपणे घोषित करतो की श्री. रॉल ठाकर्से किंवा श्रीमती पॉलोमी बकल जैन यांना आमच्या वैयक्तिक किंवा संयक्त मालमत्ता. स्थावर किंवा जंगम मालमत्ता. इस्टेट या पैकी कोणत्याही मालमत्तेवर, आमच्या जिवंतपणी किंवा आमच्या मृत्यूनंतर आमच्या इच्छापत्रानुसार, कोणताही हक्क, हिशा किंवा हितसंबंध वर्तमानात किंवा भविष्यकाळात राहिलेला नाही. आमच्या मालमत्तेचे हस्तांतर केवळ आमच्या संपूर्ण अधिकारात आमच्या इच्छेनुसारच केले जाईल. श्री. रॉल ठाकर्से किंवा श्रीमती पॉलोमी बकुल जैन अथवा त्यांचे जोडीदार, अपत्य किंवा त्यांच्या वतीने कार्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून करण्यात आलेले कोणतेही प्रतिनिधित्व, आश्वासन किंवा विधान ग्राह्य धरण्यात येणार नाही, अशा प्रकारची कोणतीही विधाने जर केली गेली असतील, तर ती पूर्णतः खोटी, अनिधकृत आणि आमच्या संमतीशिवाय करण्यात आलेली आहेत
- ३. मी, श्रीमती नीना ठाकर्से, माझ्या मुलगा श्री. रॉल ठाकर्से यांनी माझ्याविषयी केलेल्या खोट्य आणि अपमानास्पद विधानांबद्दल माझे तीव्र दुःख आणि स्पष्ट आक्षेप नोंदवित आहे. त्यांनी असा आरोप केला आहे की, मला स्मृतिभ्रंश किंवा मानसिक असमर्थतेचा त्रास आहे. हे आरोप पूर्णतः खोटे, अपवित्र हेतूने प्रेरित असून, मला ट्रस्टच्या बैठका, संवाद आणि निर्णय प्रक्रियेतून दूर ठेवण्याच्या हेतूने केलेले आहेत. मी पूर्णतः सक्षम आहे, माझ्या व्यवहारांचे व्यवस्थापन करण्यास, स्वतंत्र निर्णय घेण्यास आणि कोणत्याही मर्यादेशिवाय माझे हक पार पाडण्यास समर्थ आहे.
- ४. पारिवारिक मालमत्ता आणि जमीन, जी तर्केश्वर मंदिर, येरवडा, पुणे जिल्हा, पुणे विभाग महाराष्ट्र ४११-००६ (जिथे पर्णकुटी बंगलाही स्थित आहे) या ठिकाणी स्थित आहे, त्यासंदर्भात हे स्पष्ट करण्यात येते की, ठाकर्से हिल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रात कोणत्याही तृतीय पक्षास कोणतेही हक, स्वारस्य, दावे, भार, व्यवहार किंवा इतर कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्यात येणार नाहीत, आणि कोणत्याही स्वरूपात अशा व्यवहारांना मान्यता दिली जाणार नाही. श्री. रॉल ठाकर्से किंवा श्रीमती पॉलोमी बकुल जैन किंवा त्यांच्याकडून कार्य करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून जर असे हस्तांतर अथवा विक्री झाली तर ती संपूर्णतः अवैध, अमान्य आणि शून्य मानली जाईल. तृतीय पक्षांनी अशा कोणत्याही व्यक्तीसोबत कोणताही व्यवहार करू नये. सदर जमीन आणि बंगल्याचे क्षेत्रफळ समारे २५ एकर इतके असून, वरील व्यक्तींना या जिमनीच्या कोणत्याही भागावर तृतीयपक्ष हक्क निर्माण करण्याचा अधिकार नाही
- या जाहीर सूचनेद्वारे, आम्ही सर्व व्यक्ती, संस्था, प्राधिकरणे, अधिकृत संस्था, आणि इतर कोणत्याही घटकांना स्पष्टपणे सतर्क करतो की, आमच्या इस्टेट, मालमत्ता किंवा संबंधित बाबींमध्ये श्री. रॉल ठाकर्से किंवा श्रीमती पॉलोमी बकुल जैन अथवा त्यांचे पती/पत्नी किंवा अपत्य यांच्या वतीने केलेले कोणतेही विधान, प्रतिनिधित्व किंवा संवाद स्वीकारण्यात अथवा विश्वास ठेवण्यात येऊ नये. अशा विधानांना आमची कोणतीही संमती नाही. अशी विधाने खोटी, दिशाभूल करणारी आणि अनधिकृत आहेत.
- ६. ही सूचना आमचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी, स्पष्टता आणण्यासाठी आणि कोणतीही व्यक्ती खोट्या विधानांवर विश्वास ठेवून चुकीची कृती करू नये, यासाठी प्रसिद्ध करण्यात येत आहे आम्ही स्पष्ट करू इच्छितो की श्री. रॉल ठाकर्से, श्रीमती जस्ना रॉल ठाकर्से व त्यांची मले. आमच्या आयुष्यात अथवा मृत्यूनंतर आमच्या कोणत्याही मालमत्तेस पात्र राहणार नाहीत.
- श्री. सुधीर कृष्णराज ठाकर्से श्रीमती नीना सधीर ठाकर्से

दिनांक : ०१ सप्टेंबर, २०२५ स्थळ : मुंबई

#### ॲक्रो इंडिया लिमिटेड नोंदणी कार्या : टी-२७, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क, चिकलठाणा एमआयडीसी,

चिकलठाणा, छत्रपती संभाजी नगर, महाराष्ट्र - ४३१००१. फोन: +९१ ७९००१८१४७० ईमेल: csacrowindialtd@gmail.com, सीआयएन : एल४६४११एमएच १९६०पीएलसी०११६०१

#### ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि बक क्लोजर संदर्भातील माहिती कंपनीची ६५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम'') ही एजीएमला बोलाविणाऱ्या सूचनेत नमुद

- केलेले कामकाज करण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ आणि त्या अंतर्गत केलेले नियम आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्), रेग्यलेशन्स. २०१५ (''सेबी लिस्टिंग रेग्यलेशन्स'') सहवाचता निगम व्यवहार मंत्रालय ('एमसीए' आणि सेबी द्वारे जारी जनरल सर्क्युलर्स/ अधिसूचना (एकत्रित 'प्रयोज्य सर्क्युलर्स' असा उल्लेख) च्या प्रयोज्य तरतुर्दीच्या अनुपालनात व्हिडीओ कॉन्फरिंग (व्हिसी) किंवा अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हिएम) मार्फत मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५ रोजी सायं. ०४.०० वा. (भाप्रवे) घेण्यात येणार आहे. सभासरांना व्हिसी/ओएव्हीएस प्रार्फत एजीएसमध्ये हजर आणि. सतरान करणे शक्य होर्दल व्हिसी/ओएव्हीएम मार्फत सहभागी होणाऱ्या सभासदांना एजीएममध्ये हजर असल्याचे मानण्यात येईल आणि त्यांची उपस्थिती गणपतींसाठी मोजण्यात येईल प्रयोज्य तरतुर्दींच्या अनुपालनात, एजीएमला बोलाविणारी सूचना आणि आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी
- अलिप्त आर्थिक विवरणपत्रासह मंडळाचा अहवाल, लेखापरिक्षकांचा अहवाल आणि त्याच्याशी जोडलेले आवश्यक दस्तावेज हे आरटीए/ कंपनी/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट इमेल पत्ते नोंदविलेल्या कंपनीच्या सर्व सभासदांना पाठविण्यात येतील. वरीलसदर दस्तावेज कंपनीची वेबसाईट https://www.acrowindia.com आणि स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसई लिमिटेडची वेबसाईट www.bseindia.com वर सुध्दा उपलब्ध होतील.
- सभासदांद्वारे ईमेल पत्त्यांसह केवायसी तपशील नोंदिवणे/अद्ययावत करण्याची पद्धतः प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केलेले सभासद ज्यांनी कंपनीकडे त्यांच्या इमेल पत्त्यासह केवायसी
- तपशील नोंदणी/अद्ययावत केलेले नाहीत, त्यांना support@adroitcorporate.com येथे ॲन्ड्रॉईट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आरटीए कडे संबंधित दस्तावेजांसह रितसर सही केलेले फॉर्म आयएसआर-। सादर करुन किंवा ॲन्ड्रॉईट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, युनिट : ॲक्रो इंडिया लिमिटेड, १७-२०, जाफरभॉय इंड. इस्टेट, ०१ ला मजला, मकवाना रोड, मरोळ नाका, अंधेरी (पू.), मुंबई - ४०००५९ येथे ते पाठवुन नोंदणी / अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येत आहे सदर फॉर्म

ब)डीमटेरिअलाइज्ड माध्यमाने शेअर्स धारण केलेले सभासद ज्यांनी त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सच्य ईमेल पत्त्यांसह त्यांचे केवायसी तपशील नोंदणी/ अद्ययावत केलेले नाहीत, त्यांना त्यांचे डिमॅट खाते असलेल्या डिपॉझिटरी डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे ते नोंदविण्याची/अद्यायावत करण्याची विनंती करण्यात येत आहे.

ई-व्होटिंगद्वारे मत टाकण्याची पद्धत :

वापरले जाऊ शकतात.

ए) सभासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे (''ई-मतदान'') एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायांवर त्यांचे मत टाकण्याची संधी असेल.

बी) डीमटेरिअलाइज्ड माध्यम, प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांद्वारे दूरस्थपणे मतदान करण्याची पद्धत (''रिमोट ई-व्होटिंग'') आणि ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांच्यासाठी एजीएमच्या सूचनेत देण्यात येईल

सी) इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा एजीएममध्ये देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित सभासद ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले नाही आणि अन्यथा त्यांना तसे करण्यापासून प्रतिबंधित केले जाणार नाही. एजीएम दरम्यान ई-मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र राहतील. डी) ई-मतदनाद्वारे मत देण्यासाठी लॉगिन क्रेडेन्शियल सदस्यांना ई-मेलद्वारे उपलब्ध करून दिले जातील

ज्या सदस्यांना ई-मेल मिळत नाही किंवा ज्यांचे ई-मॉल पत्ते आरटीए/ कंपनी/ डिपॉझिटरी पार्टिसिपटमध्ये नोंदणीकृत नाहीत ते एजीएमच्या सूचनेचा भाग असलेल्या ''नोट्स'' मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून लॉगिन क्रेडेन्शियल तयार करू शकतात ई) उपरोक्त प्रमाणे लॉगिन क्रेडेन्शियल व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी देखील

> संचालक मंडळाच्या आदेशानुसार अॅक्रो इंडिया लिमिटेड करिता

अरविंद कुमार मोदी ठिकाण : छत्रपती संभाजी नगः कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी दिनांक: १ सप्टेंबर, २०२१

स्थानः मुंबई **दिनांक**: 29 ऑगस्ट 2025 मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ

दिनांक: ०१.०९.२०२५

ठिकाण: मुंबई

प्राधिकृत अधिकार